

मग मोदींनी युद्धबंदी का केली?

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :

भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधी वरून आता वॉचत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. युद्धबंदी का जाहीर करावी लागली याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

युद्धबंदी जाहीर केली नसती, तर १९७१ च्या युद्धाची पुनरावृत्ती झाली असती. पण आता आपण ती संधी गमावली, असेही ते म्हणाले. शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भित्रे भागुबाई आणि कणा नसलेले नेतृत्व म्हटले आहे. सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोप केले.

नागपूर, अकोला, अमरावती, खामगांव, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, गोंदिया, मुंबई, पालघर (ठाणे), नाशिक आणि चंद्रपूर महासागर

महासागर

www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

* वर्ष ५० * अंक ३५१ * * अमरावती *

मंगळवार, दिनांक १७ जून २०२५


८ पाने

किंमत रू. २/-+ वितरण खर्च रू. १ = एकुण ३ रू.) * विशेष ऑफर : महासागर + नागपूर पोस्ट = ४ रु. फक्त

अग्रगलेख खरीखरी..

नक्कीच, जातनिहाय जनगणना होणार !

अखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर झाली. ज्या जनगणनेची आवश्यकता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार व्यक्त केली होती. ती आता प्रत्यक्षात उतरत आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची चर्चा करीत होते. तेव्हा त्यांच्यावर बँबीच्या टेटापासून ओरडत ओरडत हल्ला करण्यात येत होता. परंतु जेव्हा जातनिहाय जनगणनेची चर्चा जमिनीपासून आसमानापर्यंत फैलावत गेली. तेव्हा त्याचे महत्त्व मोदीजींनाही कळून चुकले. हवेची दिशा कोणती आहे, जनतेच्या मनात काय आहे, जनतेची नाडी कधी पकडावी, जनतेशी आपली नाळ कशी जोडावी. त्यासोबतच जनतेच्या मनातील अंतर्ध्वनी कसा ओळखला, जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणती कृती करावी, जनतेच्या मनातील मन की बात कशी ओळखावी, जनमानसाच्या हृदयाला हात कसा घालावा आणि जनतेला घोषणांच्या क्षीरसागरात आनंदाचे भरते कसे आणावे. या सर्व प्रकारांमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत परंगत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये ते किती परंगत आहेत. हे सांगायची गरज नाही. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाचे श्रेय विरोधकांना घेऊन द्यायचेच नाही. हे त्यांचे सूत्र आपण आतापर्यंत बघितलेले आहे. आता जातनिहाय जनगणना हा मुद्दा आपल्या कवेत घेऊन मोदीजींनी आपल्या भक्तांना तरबेज करून टाकलेले आहे. ही जनगणना अगदी व्यवस्थित पार पाडावी. म्हणून दुरांतोसारखी गती घेऊन ही जनगणना व्यवस्थित पार पडणार नाही. अशी मोदीजींची ठाम समजूत आहे. म्हणूनच भारतातील बंद पडलेल्या अनेक पॅसेंजर गाड्यांमागे ही जातनिहाय जनगणना संशयगतीने परंतु योग्य दिशेने करण्याचे कार्य आता सरकार करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ या तारखेपासून सुरू होणार आहे. मुहूर्ताचा पहिला टप्पा बरोबर वर्षभर चालेल. त्यात जातीय जनगणना विनयूक्त व्हावी, हाच या सवार्मांगचा उद्देश असेल असे समजण्यास हरकत नाही. अधिसूचना आज जाहीर झाली असली. तरी पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी सरकार जवळ यापुढे १४ ते १५ महिन्यांचा कालावधी आहे. हा अवधी भरपूर आहे. २०२६ च्या महात्मा गांधींच्या जन्मदिनाच्या म्हणजेच जयंतीच्या पूर्वसंध्येला हे पवित्र कार्य सुरू होईल. विनाकारण गडबड घाई करून जनगणना उरकण्याचा सोपा मार्ग सरकार अवलंबणार नाही. हीच चांगलीच गोष्ट आहे. हा पहिला टप्पा संपल्यावर दुसरा टप्पा साधारण १ मार्च २०२७ ते २८ या कालखंडात सुरू राहील. कदाचित तिसरा टप्पा किंवा अखेरचा टप्पा २०२९ च्या निवडणुकीआधी पूर्ण करण्यात येईल, असा आमचा अंदाज आहे. म्हणजे मागच्या निवडणुकीत राहुल गांधींनी प्रत्येक प्रचार सभेत जातीय जनगणना हा मुद्दा उचलून लोकांच्या मनात या जनगणने बदलवी जिझासा उत्पन्न केली होती. ती आपोआपच शांत होईल. असा अंदाज साधासुधा हिशोब आहे. या मुद्यावर आता कुणालाही वेगळे मुद्दे मांडून तुम्हे लगावता येऊ नये. याची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. ही सरकारची कौशल्य योजना निश्चितपणे अभिनंदनच पात्र आहे. या जनगणनेनंतर त्याचा निकाल येण्यासाठी २०२९ च्या निवडणुकांचा निकाल येणे अपेक्षित असेल. मग या जटील कोटकाचा उलगडा कसा हळुवारपणे करण्यात येणार आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या सरकारला जे करायचे असते. ते तर सरकार करतच, पण जे करायचे नसते आणि जे जनतेला हवे असते. तेही आपण करतो असे दाखवायचे असते. याबाबतीत पक्षीय प्रवक्ते आणि एकपक्षीय वृत्तवाहिन्या या सगळ्याच गोष्टींचा जयजयकार करण्यासाठी आतुरतेने सज्ज असतात. आम्ही वरच उल्लेख केलेला आहे की, कोणत्या मुद्यावर जनतेची नाडी पकडता येते. तेच मुद्दे हाती घेऊन हाती असलेल्या यंत्रणेचा उपयोग करणे, यात आपले सरकार माहीर आहे. आता आपण एकच आशा करूया. निदान या प्रश्नाचे उत्तर २०२९ च्या मे-जून नंतर तरी मिळावे, अशी आशा करूया. कारण तेव्हा बहुधा लोकसभेची निवडणूक मोदीजींनी जिंकलेली असेल आणि जनतेला या प्रश्नाचे उत्तरही दिसेल. ही आशा करण्यात काही चुकीचे नाही. सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा आपणही आदर करावा आणि जेव्हावेकदा जनगणना करणारे कर्मचारी आपल्या दारी येतील. तेव्हा तेव्हा त्यांना सविस्तर माहिती द्यावी. म्हणजे त्यांचाही उद्धार होईल. एवढेच या निमित्ताने सांगावयाचे आहे.


nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

दहशतवाद्यांच्या निधीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १६ :

दहशतवाद्यांच्या निधीवर लक्ष ठेवणारी संघटना फायनान्सियल अँव्शन टास्क फोर्सने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या ५५ दिवसांनंतर एफएटीएफचे हे विधान आले आहे. ग्लोबल टेरर वॉच डॉगने म्हटले आहे की दहशतवादी हल्ल्यांमुळे लोकांचा मृत्यू होतो, त्यांना अपंगत्व

येते आणि जगभरात भीती पसरते.

एफएटीएफचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडून दहशतवादाला सतत पाठिंबा देणे आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी अनेक निधी वापरल्याचा पदार्फाश केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशा कारवायांमुळे पाकिस्तानला एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकता येते. पहलगाममधील दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. यामध्ये एका नेपाळीसह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :

पंढरपूर आघाडी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे.

१८ जूनपासून १० जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहे.



विमान अपघात

■ वृत्तसंस्था, अहमदाबाद, दि. १६ :

अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर राजकोटमधील रामनाथ पारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी विजय रुपानी यांना २१ तोफांची सलामी (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री सीआर पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री-राज्यपाल आणि इतर नेते रुपानी यांच्या घरी पोहोचले आणि श्रद्धांजली वाहिली.

रुपानी यांचे पार्थिव त्यांच्या राजकोट येथील निवासस्थानी प्रकाश सोसायटी (निर्मला रोड) ठेवण्यात आले होते. आज सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. त्यानंतर, पार्थिव चार्टर्ड विमानाने



ब्लॅक बॉक्सचा व्हॉइस रेकॉर्डर सापडला

रविवारी, अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे सचिव डॉ. मिश्रा यांना सांगितले की फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (उरफ) सापडले आहेत आणि सुरक्षित केले आहेत. विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडल्याने तपासकर्त्यांना अपघाताचे कारण शोधणे सोपे होईल.

राजकोटला आणण्यात आले.

७६ मृतदेह सुपूर्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर चार दिवसांत २५० मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. आतापर्यंत ११९ डीएनए जुळले आहेत, त्यापैकी ७६ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. १२ जून रोजी एअर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन विमान एआय-१७१ (७८७-८ बोईंग ड्रीमलायनर) उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृह इमारतीशी धडकले. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये विमानातील २४१ जण (२२९ प्रवासी (एक जिवंत) आणि १० केबिन क्रू, २ पायलट), वसतिगृह इमारत आणि उर्वरित ३४ जणांचा समावेश आहे.

विजय रुपानी यांना गार्ड ऑफ ऑनर देत अंत्यसंस्कार

राजकोटला आणण्यात आले.

७६ मृतदेह सुपूर्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर चार दिवसांत २५० मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. आतापर्यंत ११९ डीएनए जुळले आहेत, त्यापैकी ७६ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. १२ जून रोजी एअर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन विमान एआय-१७१ (७८७-८ बोईंग ड्रीमलायनर) उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृह इमारतीशी धडकले. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये विमानातील २४१ जण (२२९ प्रवासी (एक जिवंत) आणि १० केबिन क्रू, २ पायलट), वसतिगृह इमारत आणि उर्वरित ३४ जणांचा समावेश आहे.



श्रीकृष्ण ज्वेलर्स

आभूषणां की ११.६ के सोने की एक विशेष शृंखला।
बाह्यो के भरते के कारण कम समय में ही लोकरिया।
हार, चुड़ियाँ, मंगलसूत्र और महाराष्ट्रीयन आभूषण के विक्रेता।

काँफी हाऊस विल्डिंग, गोकूळपेट, नागपूर • 2557429.2542486

धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले

दमानिया यांनी शेअर केला व्हीडिओ

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १६ :

रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणालेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणला आहे.

त्या म्हणतात, 'धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही?' असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार धीरूभाई अंबानी यांना चोर म्हणाल्याचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. अजित पवार 'चोरून' नव्हे तर 'सोडून' म्हणाले, असे ते म्हणालेत. एका संभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जात जनगणनेची अधिसूचना जारी

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १६ :

गृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकार दोन टप्प्यात जात जनगणना करणार आहे.

अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही ४ डोंगराळ राज्ये समाविष्ट आहेत. दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल. त्याआधी रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १६ व्या जनगणनेचा तयारीचा आढावा घेतला. केंद्राने ३० एप्रिल २०२५ रोजी जात जनगणना करण्याची घोषणा केली होती.

केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा

■ महासागर प्रतिनिधी बुलढाणा, दि. १६ :

बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये यंदा अचानक केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे यांसारख्या गूढ आजारांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला खामगाव आणि शेगाव तालुक्यांत दिसून आलेला हा आजार आता चिखली आणि मेहकरसारख्या घाटमाथ्याच्या भागांतही पसरत आहे. या प्रकरणांला अनेक महिने झाले असतानाही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल अद्यापही अडकलेला आहे. मेहकर तालुक्यात आता हाताला भेगा पडण्याच्या आजाराची नवीन लक्षणे समोर आली आहेत. विशेषतः शेलगाव देशमुख या गावातील सुमारे २० ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात ४ राज्यांत ऑक्टोबर २०२६ पासून लागू

स्वातंत्र्यानंतर देशातील ही पहिली जात जनगणना असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, जात जनगणना मूलभूत जनगणनेसोबतच केली जाईल. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. ती दर १० वर्षांनी केली जाते. त्यानुसार, पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ साथीच्या आजारांमुळे ती पुढे ढकलण्यात आली.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना करण्यात आली होती.

इराणी हवाई क्षेत्रावर आमचे नियंत्रण

इस्त्रायलचा दावा



इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला, आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू

■ वृत्तसंस्था तेहरान/तेल अविव, दि. १६ :

इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली आहे. इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय अडकले आहेत. ते आता भारतात परतू शकतील.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली आहे की सध्याच्या परिस्थितीत, देशाचे विमानतळ बंद असले तरी, जमिनीच्या सीमा खुल्या आहेत. मंत्रालयाने तेहरानमधील सर्व राजनैतिक मिशन आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना या निर्णयाची माहिती दिली आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ज्या मिशनना त्यांचे नागरिक किंवा कर्मचारी परदेशात पाठवायचे आहेत त्यांना इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला प्रवाशांची नावे, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ज्या सीमेवरून जायचे आहे त्याबद्दल आगाऊ माहिती द्यावी लागेल. दुसरीकडे, इराणने सोमवारी सकाळी इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. इराणी सैन्याने मध्य इस्त्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक

१५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले

इराणमध्ये सुमारे दीड हजारांवर भारतीय विद्यार्थी अडकले असून, त्यांचे पालक कमालीचे चिंतीत आहेत 'सरकारला माझी एकच विनंती आहे की आमच्या मुलांना इराणमधून बाहेर काढा. आता ते अजिबात सुरक्षित नाहीत. तेहरान जळत आहे. तिथे एकही रस्ता, कोणताही परिसर सुरक्षित नाही. इंटरनेट बंद आहे. आम्ही सर्वजण खूप घाबरीले आहोत, असे अनेक पालकांनी सांगितले.

क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायलमध्ये इराणी हल्ल्यात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यापूर्वी रविवारी रात्री इस्त्रायलने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला होता. यामध्ये १०० हून अधिक जण जखमी झाले होते. इराणमध्ये आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १,२७७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, अमेरिकस्थित मानवाधिकार कार्यकर्ते गटाने इराणमध्ये ४०६ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

शिक्षकांचा प्रलंबित समस्यांवर प्रहार

विभागीय आयुक्तालयावर धडक..! | बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. १६) -

अमरावती विभागातील शिक्षकांच्या दीर्घकालीन प्रलंबित समस्यांबाबत प्रहार शिक्षक संघटना आक्रमक झाली असून, आजपासून विभागीय आयुक्तालयावर बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यापैकी २१ व २७ मे रोजी संघटनेने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र २० दिवसांनंतरही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संघटनेने बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला. शासनाच्या १५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या

निर्णयामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून, तो निर्णय तत्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. एकूण ३५ मागण्यांचा समावेश या आंदोलनात असून, त्यात जुनी पेन्शन योजना, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया, पदोन्नती, शिष्यवृत्ती व गणवेश निधीचे वितरण यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या आहेत.

बच्चु कडू यांचे पत्र

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडवण्याबाबत एका पत्राद्वारे सूचित केले आहे. तसेच याबाबत प्रमुख अधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेण्याबाबत व संघटनेला आंदोलनापासून परावृत्त करण्याचे पत्रात म्हटले आहे.

संघटनेने जर वेळेवर दखल घेतली नाही तर उद्यापासून अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात राज्य प्रवक्ता

कुलदीप डंबारे, विभागीय सचिव अमोल आगे, जिल्हाध्यक्ष शरद काळे, मंगेश टीकार, अमोल गोपाल, महेंद्र रोडे, महादेव ठाकरे

ब्रिटिशकालीन झाडांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार

वनविभागाच्या उच्च अधिकाऱ्याकडून नव्याने वय निश्चित करण्याची मागणी

महासागर प्रतिनिधी
दर्शपूर, (दि. १६) - येथील एसटी डेपो ते शिवाजीनगर रस्त्यावरील ब्रिटिश कालीन झाडांचे संरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता सवीच्च न्यायालयात चाल मिळणार आहे. झाडांचे चुकीचे वय दाखवून आठ झाडांची कतल केल्याच्या विरोधात जलवृक्ष चळवळीने सवीच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली या झाडांचे संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या झाडांना वस्त्र परिधान करून, त्यांचा वाढदिवस शेणाचा केक कापून साजरा करण्यात आला. तसेच ८० ते ९० वर्षांच्या

नागरिकांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले की ही झाडे शंभर वर्षांपेची आहेत. या माध्यमातून झाडांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मात्र वनक्षेत्र अधिकारी परतवाडा यांनी सादर केलेल्या अहवालात झाडांचे वय केवळ १० ते २७ वर्षे तर दोन झाडांचे वय ४२ वर्षे असल्याचे नमूद केले. या अहवालाच्या आधारे आठ झाडे तोडण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या जलवृक्ष चळवळीने झाडांची अंत्ययात्रा काढून, तेथेच भोजन देत वृक्ष संवेदना व्यक्त केली. या प्रकरणात स्थानिक न्यायालय, जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. सुरुवातीला झाडांची कतल थांबवण्याचा आदेश मिळाला, पण

नंतर तो रद्द करण्यात आला. झाडांच्या वयाच्या चुकीच्या अहवालामुळे उच्च न्यायालयात दिशाभूल झाल्याचा आरोप जलवृक्ष चळवळीने केला आहे. आता सवीच्च न्यायालयात याचिका दाखल करून झाडांचे वय वनविभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडून नव्याने ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. १४ जून रोजी या प्राचीन झाडांच्या सावलीत निषेध सभा आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दर्शपूरकरांना या ऐतिहासिक झाडांचा अभिमान असून, सवीच्च न्यायालयाकडून या वृक्षांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

देवी मंदिरावर लिंबाचे झाड कोसळून मंदिर जमीनदोस्त

महासागर प्रतिनिधी
अचलपूर (दि. १६) -

अचलपूर तालुक्यातील कुशा बु. येथे आलेल्या ११ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी केली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून, त्यातच कुशा बु. येथील एका शेतातील पुरातन देवी मंदिरावर लिंबाचे झाड कोसळून मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे.

हे मंदिर अतुल काशीरामजी इंगळे यांच्या शेतात असून, कुशा खुर्द आणि कुशा बुजूरक या दोन



गावांच्या वेशीवर आहे. हे पुरातन मंदिर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. मंगलकार्याप्रसंगी या देवतेकडून पुजाकारिता अनेक भाविक येत असतात. दरवर्षी नवरात्रीसह विविध धार्मिक कार्यक्रमासाठी येथे

भाविकांची मोठी गर्दी होत असते. मंदिराचा अनेकदा ग्रामस्थांच्या सहकार्याने जिणीद्वार करण्यात आला होता. मात्र या नैसर्गिक आपत्तीत मंदिराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. ११ जून रोजी दुपारी



सुमारे २.३० वाजता वादळी वाऱ्याने परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. इंगळे यांच्या शेतातील जुने व मोठे लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून थेट मंदिरावर कोसळले, ज्यामुळे संपूर्ण मंदिर

जमीनदोस्त झाले. घटनेनंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून, त्यांच्या अहवालात मंदिर संपूर्ण उध्वस्त झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मंदिराशी

अमरावतीत विशेष मुलांसाठी स्पेशल डेव्हलपमेंट सेंटर सुरू

विशेष लहान मुलांमध्ये असलेल्या कमीपणा दूर करण्याकरिता अवनीश वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. १६) -

अमरावतीतील अवनीश वेलफेअर फाउंडेशन तर्फे विशेष मुलांच्या विकासासाठी स्पेशल चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. ब्रेकिंग बॅरिअर व बिल्डिंग फ्यूचर या उपक्रमांतर्गत हे केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात सुमारे ४०० विशेष लहान मुलांमध्ये असलेला कमीपणा दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शारीरिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी विशेष शिक्षक व डॉक्टरांच्या मार्गदर्शनात विविध उपचार पद्धतींचा समन्वयाने वापर केला जातो. आयुर्वेदिक, ऑलोपॅथिक व होमिओपॅथिक औषधांचा योग्य प्रमाणात वापर करून मुलांना गरजेनुसार मदत दिली जाते. केंद्रात फिजिओथेरेपी, ब्रेन डेव्हलपमेंट, आयुर्वेदिक शिरोधारा, दंत व डोळ्यांची तपासणी, खेळ, आधार येथे दिला जातो.



अशी आहे डॉक्टरांची विशेष चमू

डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. अमोल ढवळी, डॉ. कपिल खोकरे, डॉ. अभिजीत कांबळे, डॉ. सचिन सोनटक्के, डॉ. चेतन गुल्हाने, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. पवन साबू, डॉ. अनुरूप काळे, डॉ. भावना देशमुख, डॉ. राजेश गाडबैल, डॉ. राम खरबडे, डॉ. अजीम खान, डॉ. रूपेश गाढवे, डॉ. राम खोब्रागडे, डॉ. ऋषिकेश नागपूर, डॉ. रोशन गुल्हाने आणि विशेष शिक्षिका कांचन दुधे.

नृत्य, कलाकारी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. मुलांना हसत-खेळत शिक्षण देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना स्वतंत्र जीवन जगण्यासाठी आणि व्यावसायिक शिक्षण मिळवण्यासाठी आवश्यक आधार येथे दिला जातो.

शेकडोनी केले रक्तदान

अमरावती : स्थानिक सायन्सकोर येथे भरविण्यात आलेल्या अमरावती उत्सव मेळ्यात वायके गुप व डॉ. पंजाबराव देशमुख रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी युसुफ खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान करून हाजी युसुफ खान यांना आदरांजली अर्पण केली. हाजी युसुफ खान यांनी आपल्या आयुष्यात शहरातील बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे, गरजू व निराधार लोकांना मदत करणे अशा अनेक सामाजिक कार्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

भाग्योदय कॉलनीत लोकाभिमुख विकास कामांचे भूमिपूजन

आ. सुलभा खोडके यांच्या निधीतून ३० लाख रुपयांच्या कामांना सुरुवात

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. १६) -

रहाटगाव - शेगाव (प्रभाग क्रमांक १) अंतर्गत भाग्योदय कॉलनीतील खुल्या जागेचा ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध तसेच माता-भगिनींच्या उपयोगासाठी विकास करण्यासाठी १५ जून रोजी ३० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते पार पडले. प्रभाग अध्यक्ष गुड्डू उर्फ प्रशांत धर्माळे यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा लोकोपयोगी विकास कामांचे भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला.



या वेळी आ. सुलभा खोडके आणि गुड्डू धर्माळे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंध पाठिंब्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमाला रत्नदीप बागडे, अभिमन्यू तायवाडे, राजेंद्र कांडलकर, अशोक व सतीश सोनवाल, उद्धव तराळ, राजेंद्र

खोडे, लता नान्हे, उषा लंगडे, जयश्री काकड, सुनीता मुंदाने, मेधा देशमुख, त्रुषी काळे, राम काळे, अद्वैत चौधे, मयूर सोनवाल, अर्पित बोके यांच्यासह विविध पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम सामुदायिक भागीदारी आणि स्थानीक

शासकीय तंत्रनिकेतनच्या २६७ विद्यार्थ्यांना रोजगार

अमरावती - अमरावती शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. उत्कृष्ट अध्यापन आणि इतर सोयी सुविधांमुळे गेल्या २०२४-२५ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या २६७ विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीत रोजगार मिळाला आहे. अमरावती शासकीय तंत्रनिकेतन अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. संस्थेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असून दरवर्षी दर्जेदार कंपनीमध्ये मुलाखतीद्वारे बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज दिल्या जाते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आता पर्यंत एकूण २६७ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज देण्यात आले आहे.

वरुडमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नावाने फसवणूक ?

शिक्षण विभागाची आकस्मिक कारवाई | संचालकाची होणार चौकशी



महासागर प्रतिनिधी
वरुड, (दि. १६) - वरुड तालुक्यात नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमात (एमबीबीएस, बीएएमएस, डीएचएमएस) प्रवेश देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत.

अशाच एका प्रकरणात 'वानखेडे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वरुड' या नावाने सुरू करण्यात आलेल्या संस्थेबाबत पंचायत समितीच्या शिक्षण विभागात चौकशी सुरू आहे.

शिक्षण विभागाला १३ जून रोजी माहिती मिळाली की, कोणतीही वैद्यकीय महाविद्यालय

संचालकाला चौकशीची नोटीस

या प्रकरणी संचालक अनंता वानखेडे यांना दिनांक १६ जून रोजी हजर राहून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेशदर्शन घेतलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व नोंदी सादर करण्याचे आदेश पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

पालकांसाठी महत्त्वाचा इशारा

वरुड तालुक्यात एमबीबीएस, बीएएमएस किंवा डीएचएमएस शिक्षण देणारे कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत नाही, याची पालकांनी नोंद घ्यावी. फसवणुकीपासून विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संरक्षण करण्यासाठी शासनमान्य, मान्यताप्राप्त संस्थेतच प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘ब्लॅक अँड व्हाइट’ मेंहदी-हळदीला जिजाऊ ब्रिगेट ने केले ‘कलरफूल’

दणक्यात साजरा केला जन्मांध दाम्पत्याच्या सहजीवनाचा सोहळा



महासागर प्रतिनिधी
अंजनगाव सुजी, (दि. १६) - गरीब आणि जन्मांध या दोन चक्रात अडकलेल्या दाम्पत्याच्या जीवनात सामाजिक हातभारामुळे उभेदीकी किरण उगविली आहे. १३ जून रोजी जन्मांध निवृत्ती वानखेडे आणि संगीता सोळंके यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यापैकी ११ जून रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पार पाडलेला मेंहदी आणि हळदीचा कार्यक्रम या दाम्पत्याच्या ब्लॅक



अँड व्हाइट जीवनातील अत्यंत कलरफूल कार्यक्रम ठरला. दृष्टी नसलेल्या नवविवाहित दाम्पत्यासाठी अंजनगाव सुजी येथे जिजाऊ ब्रिगेडने साजरा केलेला मेंहदी-हळदीचा कार्यक्रम

दोन तासांच्या परिश्रमानंतर अत्यंत सुंदर मेंहदी

दृष्टीहीन नववधू संगीता सोळंके यांच्या हातावर सिंता कोल्हे यांनी दोन तास मेहनत घेऊन सुंदर मेंहदी काढली. हळदीचा कार्यक्रम वैशाली बोळके यांच्या घरी पार पडला. त्यासाठी देखीव आणि रांगोळ्या रेखाटण्यात आल्या, अक्षौवणाचे ताट, कुमकुम तिलक, नवीन कपडे, आरती व इतर आवश्यक वस्तूंची संपूर्ण व्यवस्था महिलांनी केली. सिंता लहाने, छाया सपाटे, सारिका धामोडे, नंदा पळसकर, शितल बोके, श्रद्धा काळमेघ यांच्यासह इतर अनेक महिला सदस्यांनी या कार्यक्रमात हिरीरिने सहभाग घेतला.

सर्वांसाठी ठरला भावनिक क्षण

हळदीचा कार्यक्रम केवळ परंपरा नव्हता, तर एक जीवंत भावना होती. नववधूच्या डोळ्यांत अश्रू तरळताच, उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू दाटले. सारिका धामोडे यांनी नववधूचे शृंगार केले आणि मंडपात नेताना जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी नवदाम्पत्यांचे स्वागत केले. जिजाऊ ब्रिगेडचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, माणुसकीच्या नात्याला उजाळा देणारी एक प्रेरणा ठरला.

समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. या कार्यक्रमाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले, जिजाऊ ब्रिगेडचे सामाजिक भान आणि मानवी संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या नवदाम्पत्यांशी कोणताही रक्तसंबंध नसताना, जिजाऊ ब्रिगेडने आपुलकीने त्यांना आपले मानले. ही एक सामाजिक

बांधिलकीची आणि माणुसकीचे उदाहरण ठरले आहे. अंजनगाव सुजी शहरात या उपक्रमाबद्दल चर्चा व जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. सामाजिक कार्यामध्ये महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे या कार्यक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

वरुडमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नावाने फसवणूक ?

शिक्षण विभागाची आकस्मिक कारवाई | संचालकाची होणार चौकशी



महासागर प्रतिनिधी
वरुड, (दि. १६) - वरुड तालुक्यात नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमात (एमबीबीएस, बीएएमएस, डीएचएमएस) प्रवेश देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत.

अशाच एका प्रकरणात 'वानखेडे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वरुड' या नावाने सुरू करण्यात आलेल्या संस्थेबाबत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशी सुरू आहे.

शिक्षण विभागाला १३ जून रोजी माहिती मिळाली की, कोणतीही वैद्यकीय महाविद्यालय

संचालकाला चौकशीची नोटीस

या प्रकरणी संचालक अनंता वानखेडे यांना दिनांक १६ जून रोजी हजर राहून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेशदर्शन घेतलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व नोंदी सादर करण्याचे आदेश पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

पालकांसाठी महत्त्वाचा इशारा

वरुड तालुक्यात एमबीबीएस, बीएएमएस किंवा डीएचएमएस शिक्षण देणारे कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत नाही, याची पालकांनी नोंद घ्यावी. फसवणुकीपासून विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संरक्षण करण्यासाठी शासनमान्य, मान्यताप्राप्त संस्थेतच प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘संबंधित संचालकाला सर्व कागदपत्रांसह सोमवारच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकाराची सखोल तपासणी होणार आहे.

विनोद गाडे, गटशिक्षणधिकारी, पंचायत समिती वरुड.

‘इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे नमूद करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे आढळले. पथकाच्या हस्तक्षेपानंतर फलक हटवून ‘कौन्सेलिंग सेंटर’ असे नाव लावण्याची हमी संचालकाने दिली.

अन्नत्याग आंदोलन मागे घेताच बच्चू कडूंना दणका

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून केले अपात्र

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि.१६) - प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती आहे. ज्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या या निर्णयामुळे बच्चू कडूंना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे. यामागील कारण म्हणजे नाशिक न्यायालयाने २०२१ मध्ये त्यांना एका वर्षाची शिक्षा सुनावलेली होती, ज्याचा आधार घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न त्याग आंदोलन करून राज्य सरकारला हादरवून सोडल्याने त्याचा राजकीय वचपा काढण्यात आल्याचा आरोप प्रहार कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.



मोहोड यांच्यासह ११ संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे बच्चू कडूंना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेत दाखल देताना त्यांनी नमूद केलं होतं की, नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात २०१७ साली शासकीय कामात अडथळा आणण्याच्या व मारहाणीच्या आरोपांखाली बच्चू कडूंवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच शिक्षेच्या आधारावर सहनिबंधकांनी त्यांना 'पदासाठी अपात्र' का ठरवू नये, याबाबत

नोटीस बजावली होती. त्यांना आपले म्हणणे २४ फेब्रुवारी रोजी सादर करण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र, आता विभागीय सहनिबंधकांनी अंतिम निर्णय देत बच्चू कडूंना अध्यक्षपदावरून व संचालकपदावरून अपात्र ठरवले आहे.

हा निर्णय बँकडेटमध्ये घेण्यात आल्याचा आरोप देखील त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. बच्चू कडू यांनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही ही कारवाई करण्यात आल्याने, समर्थक आणि विरोधक यांच्यात



बच्चू कडू, माजी मंत्री.

आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने राज्य शासनाविरोधात आंदोलन पुकारले होते, परंतु सरकारकडून आश्वासने मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर ही कारवाई झाल्याने, हा राजकीय हेतूने प्रेरित 'गेम' असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत. दुसरीकडे, सहकार क्षेत्रातील

तज्ज्ञांचे मत आहे की, न्यायालयाच्या शिक्षेच्या आधारे अशा प्रकारे अपात्रता लागू केली जाऊ शकते, विशेषतः जर ती शिक्षा एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीची असेल.एकंदरीत, अमरावती जिल्हा बँकेतील ही कारवाई प्रहार पक्षासाठी मोठा झटका मानली जात आहे. याचा परिणाम भविष्यात स्थानिक राजकारणात निश्चितपणे जाणवेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

होमगाडीने सापडलेला मोबाईल केला परत

दयोंपूर : बनोसा येथील हनुमान मंदिराजवळ जयस्तंभ चौक ते परिसरातील रस्त्यावर एक आयफोन मोबाईल सापडला. शिवाजी नगर बनोसा येथील होमगाडी सैनिक उत्तम हड्डेमणी यांनी सदर मोबाईल पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. दयोंपूर येथील विशाखा बंबीळवाड (रा. अकोला) यांचा हा मोबाईल असून, त्यांना परत देऊन उत्तम हड्डेमणी यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घातले. यावेळी 'होमगाडी युनिट दर्शपूर'च्या साप्ताहिक कवायत निमित्त तालुका समादेशक विनोद वाकणकर, प्रणी पातुरकर, लिपिक अंशकालीन तसेच प्लाटून कमांडर यांनी उत्तम हड्डेमणी यांचा सत्कार केला.

पार्डी शिवारातील विजेचा कहर; बैलजोडी ठार



महासागर प्रतिनिधी
अंजनागव बारी, (दि.१६) - शनिवार १४ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाडी (देवी) शिवारात मुसळधार पावसासह पशुपालकासाठी मोठा आघात ठरली आहे. यासंदर्भात १६ जून रोजी पाडी गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन वीज कोसळल्याने झाडाखाली पंचनामा केला. तसेच संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून रतनसिंग जाखड यांना आर्थिक मदत मिळावी, अशी शिफारस केली आहे.

खळबळ उडाली असून रतनसिंग जाखड यांच्या अंदाजे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना पशुपालकासाठी मोठा आघात ठरली आहे. यासंदर्भात १६ जून रोजी पाडी गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन वीज कोसळल्याने झाडाखाली पंचनामा केला. तसेच संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून रतनसिंग जाखड यांना आर्थिक मदत मिळावी, अशी शिफारस केली आहे.

पाळीव श्वानासाठी घरात शिरला बिबट्या!

वन विभागाची शोध मोहीम सुरू

महासागर प्रतिनिधी
अमरावती (दि. १६) - शहरातील तपोवन परिसरातील डॉक्टर कॉलनीत शनिवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राठोड कुटुंबीयांच्या घरात उशिरा रात्री एक बिबट्या शिरला आणि त्याने पाळीव श्वानाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, राठोड कुटुंबीय घरात झोपलेले असताना बिबट्या फाटकावरून उडी घेत त्यांच्या घराच्या आवारात शिरला. त्याने घराबाहेर असलेल्या पाळीव श्वानावर झडप घातली.

परिसरात लावले पिंजरे
वन विभागाला याबाबत कळवण्यात आलं असून, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी पिंजरे लावण्याचीही कार्यवाही करण्यात आली आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीही या परिसरात बिबट्यासारखा प्राणी फिरताना दिसल्याची चर्चा होती. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याची सूचना दिली असून, रविवारी दिवसभर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम सुरू होती.

तडीपारी उल्लंघन करून शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई

तीन आरोपी ताब्यात, तीन शस्त्रे जप्त, विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल



महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि.१६) - शहरात घातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या व तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सोमवारी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्यांच्या ताब्यातून तीन घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत फ्रेजरपुरा, बडेंगरा व सिटी कोतवाली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
या तिन्ही कारवायांमध्ये एकूण तीन घातक शस्त्रे पोलिसांनी हस्तगत केली असून, त्याची एकूण किंमत सुमारे ३ हजार रुपये आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर, सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बाबायव अवचार यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक महेश इंगोले, उपनिरीक्षक संजय वानखडे आणि त्यांच्या पथकाने केली.

कारवाई करत त्याला अटक केली. त्याच दिवशी, श्रीकृष्ण रामराव आखरे (वय २८, रा. अंजनगाव बारी) हा तडीपारीचा आदेश असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर बडेंगरा पोलिस ठाण्यात कलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, ४/२५ आर्म्स ॲक्ट व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.१६ जून रोजी, गुन्हे शाखेला

महावितरण कार्यालयात आग लावणाऱ्या दोघांना अटक

वल्गाव पोलिसांची कारवाई

सहाय्यक अभियंत्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. १६) - महावितरणच्या वल्गाव येथील कार्यालयात पेट्रोल टाकून आग लावणे तसेच सहाय्यक अभियंत्यावर पेट्रोल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. अविनाश गोवर्धन निर्मळ (वय ३३) आणि विनित दिलीपराव तायडे (वय ३२, दोन्ही रा. वल्गाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गंभीर स्वस्थाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १६ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घडली.



यावेळी प्रभारी सहाय्यक अभियंता गोपाल इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी दुसऱ्या बाटलीतील पेट्रोल थेट इंगळे यांच्यावर ओतले आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवर बाहेर धाव घेत आपला जीव वाचवला व तत्काळ वल्गाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार

महावितरण प्रशासनाचा निषेध
या घटनेचा महावितरण प्रशासनाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अक्षीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी वल्गाव कार्यालयाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना खचून न जाता नियमित वीजसेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. महावितरण प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दाखल केली. या घटनेत कार्यालयाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आगीत भस्मसात झाले आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साधूच्या वेशात आलेल्या चोराने अंगठी गिळली

- रोख रक्कमसह फसवणूक
- गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये घटना
- चांदूर रेल्वे पोलिसांत गुन्हा नोंद

महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि. १६) : साधूच्या वेशात आलेल्या चोरट्याने एका डॉक्टरची अंगठी व ६०० रुपये चोरी केल्याची घटना चांदूर रेल्वे येथील ढोले कॉम्प्लेक्समधील गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये घडली. पीडित प्रशांत वाढोनकर (वय ५३, रा. चांदूर रेल्वे) यांनी १५ जून रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अशीच घटना अमरावती शहरातही
या घटनेच्या दोन दिवस आधी अमरावती शहरातील बच्छराज प्लॉट परिसरातही अशाच प्रकारची दुसरी घटना घडली होती. तेथे दोन साधूंनी तोतयागिरी करून एका युवकाची अंदाजे २० ग्रॅम वजनाची, ६० हजार रुपये किमतीची अंगठी लंपास केली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्याने प्रशांत यांच्या हातात अक्षता ठेवल्या, काही वेळातच त्या फुलबादाम-रुद्राक्षात बदलल्याचा दावा केला. या चमत्कारी प्रकारामुळे प्रभावित होऊन प्रशांत यांनी त्याला नमस्कार केला. त्यानंतर साधूने त्यांच्या हातातील अंगठी आणि खिशातील ६०० रुपये चोरून घेतले. जेव्हा प्रशांत यांनी अंगठी मागितली, तेव्हा साधूने अंगठी तोडात टाकून गिळली आणि घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर प्रशांत काही वेळ स्तब्ध झाले होते. मात्र १५ जूनला त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आकांक्षा बोबडे मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशीची पालकांची मागणी

मुलांवर खोटे आरोप केल्याचा आरोप पोलिस आयुक्तांकडे निवेदन सादर



महासागर प्रतिनिधी
अमरावती, (दि.१६) - गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ जून रोजी घडलेल्या आकांक्षा बोबडे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रतीक हिवसे व प्रथमेश अढाव यांच्या पालकांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी १६ जून रोजी दुपारी पोलिस आयुक्तांकडे दोन पानी निवेदन सादर केले.

निवेदन सादर केल्यानंतर तपोवन डॉक्टर कॉलनीत खळबळजनक घटना प्रकार सीसीटीव्हीत कैद, परिसरात भीतीचं वातावरण

पोलिसांवर आरोप
शरद हिवसे व ज्योती अढाव यांनी पोलिस आयुक्तांकडे त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करावी, अशीही मागणी केली. घटनाक्रमाची टाइमलाइन, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, रेकॉर्ड्स व मोबाइल लोकेशन तपासण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखविल्याचाही आरोप त्यांनी केला.

अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना हा एक अपघात नव्हती. तर तो एक जागृत नरसंहार होता, असे आता म्हटले जात आहे. २७५ हून अधिक निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. त्यात राजकारणी होते, इंजिनिअर होते, डॉक्टर होते, विद्यार्थी होते, आयटी तज्ज्ञ होते, शिक्षक होते, व्यापारी होते, समाजाचे आधारस्तंभ होते. या सर्वांच्या कुटुंबावर काय आघात झाला, हे फक्त त्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जाणवले. पण याही परिस्थितीत प्रत्कार आपल्या धर्माला जागले की नाही, यावर मात्र खल सुरू झाला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर भारतीय मीडियाने अस्वेदनशील वार्तांकनाचा जो किसळवाणा प्रकार सुरू केला आहे त्याला नीचपणा हाच शब्द वापरला पाहिजे. कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. डिएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मुतांवे नातेवाईक प्रचंड मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. अशावेळी त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यावर घेणे सुरू आहे. एकूणच प्रसार माध्यमांची विश्वासार्हता चर्चित जात असून तिचा सूर चांगला वाटत नाही. लाईव्ह अपडेट्स मिळविण्याच्या नादात जो हीडीस प्रकार जगाने पाहिला ते कायला नको होता. प्रत्कारीतेचे विकृत स्वरूप म्हणजे प्रत्कारितेच्या तत्वांचा ऱ्हास आणि गैरवापर. यापूर्वी सनसनाटी बातम्या, खोट्या बातम्या आणि अर्धसत्य बातम्यांचा प्रसार करणे, तसेच प्रत्कारितेच्या वापर करून एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला बदनाम करणे किंवा कोणत्याही विशिष्ट राजकीय अजेंडासाठी बातम्यांचा वापर करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पण या अपघाताच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुणाच्या प्रतिक्रिया घ्याव्यात किंवा घेऊ नये याचे तारतम्य न बाळगल्याने तो आता टीकेचा विषय झाला आहे. त्यामुळे एकूणच इलेक्ट्रॉनिक्स असो वा प्रिंट माध्यम असो सर्वांच्याच वाट्याला शिथ्यांची लाखली येत आहे. प्रत्कारांनी द्वारपालांची भूमिका पार न पाडता निष्पक्ष, वस्तुनिष्ठ, अचूक आणि संतुलित माहिती वाचक आणि दर्शकांसमोर सादर करणे हे प्रत्कारितेचे मुख्य तत्त्व आहे. खोट्या बातम्याचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर आणि समाज माध्यमांचा मोठा प्रभाव लक्षात घेता सध्याच्या काळात हे अतिशय महत्त्वाचे आहे. सनसनाटी, पक्षपाती बातम्या आधुनिक काळातील माध्यमांचे दुः ख बनले आहे. कोणत्याही परिस्थितीत तिरकस आणि अभिप्रायपूर्ण वृत्तांकनाला अर्धपूर्ण वृत्तांकन म्हणता येणार नाही. असे म्हटले जाते की, माध्यमांनी केवळ लोकशाहीचे रक्षण करणारा पहारेकरी म्हणून काम न करता समाजाचे भेडसावणाऱ्या कुत्र्याविरोधात लढायला हवे. पण गेल्या काही वर्षात माध्यमांमध्ये अमूलाग्र बदल झाला आणि त्याचबरोबर प्रत्कारितेच्या मूल्यातही बदल झाला. पूर्वी प्रत्कारिता सेवेचे मिशन म्हणून पाहिला जात होती, पण आता प्रत्कारांनी गाभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. याशिवाय माध्यमांनी प्रत्कारांसाठी आचार संहिता तयार करण्याची वेळ आली आहे. अलिकडे तर स्मार्ट फोन वापरणारा प्रत्येकजण एक संभाव्य प्रत्कार बनला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले बोईंग ७८७ - ८ हे विमान उड्डाणानंतर अवस्था ३१ सेकंदात मेघानिनीनार येथील नागरी वस्तीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या भीषण अपघाताने सर्वांचेच मन हेलावले. हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलवर कोसळल्याने त्या हॉस्पिटमधील ३४ विद्यार्थ्यांची दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त होत आहे. अर्थात विमान दुर्घटना घडून त्यात निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्याची ही पहिली घटना नाही याआधीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत आणि त्यात अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. गेल्याच वर्षी दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बॅँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन ७७१ प्रवाशी दगावले होते.

२०२३ साली ऐन संक्रांतीच्या दिवशी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. नेपाळमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पोखर या शहरावरवळ एक प्रवाशी विमान कोसळून झालेल्या अपघातात ६० हून अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला होता. अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला पण अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सरकारने या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमला आहे. हा चौकशी आयोग या अपघाताची सखोल चौकशी करील त्यामुळे लवकरच या अपघाताचे खरे कारण समोर येईल. बहुतेक विमान अपघात हे खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात येते.

खरे तर उड्डाणापूर्वी प्रत्येक वैमानिकाला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. या आधारावर तो आपली रणनीती ठरवतो. या विमानाचे सारथ्य करणारे वैमानिक आणि सहवैमानिक दोघेही अनुभवी होते. त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली असावी असे वाटत नाही अर्थात विमान अपघातात केवळ वैमानिकाचीच चूक असते असे नाही.

पक्षी विमानाला धडकून अपघात झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहे. ऐनवेळी इंग्लनमध्ये बिघाड झाल्याने अपघात होतात. वातावरणात बदल झाल्यानेही अपघात होतात. वातावरणाची दृश्यमानता अचानक कमी होऊन अपघात घडल्याऱ्याही घटना घडल्या आहेत.

वातावरणाची दृश्यमानता कमी असेल तर वैमानिक उड्डाण करत नाहीत. अर्थात पर्वतीय भागात दृश्यमानता कमी अस्तेच. डोंगराची

आता म्हटले जात आहे की, महामार्गावरील प्रवासी सुरक्षित नाहीत, रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, विमान प्रवासी सुरक्षित नाहीत, पर्यटक सुरक्षित नाहीत, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, विद्यार्थी सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाहीत, कामगार सुरक्षित नाहीत. मग देश मात्र सुरक्षित हातात आहे, असे राजकारणी का म्हणत असतात?

विमान अपघाताच्या वेळी जी प्रत्करीता दिसली ती खऱ्या प्रत्कारांना देखील आवडली नाही. कारण आपल्यासमोर झालेला विमान अपघात म्हणजे एका क्षणात सगळं काही संपल्याची स्थिती होती. त्याच क्षणी, टीव्ही स्क्रीनवर आपण काय बघू लागलो तर 'आम्हीच पहिले पोचलो!', 'आम्हीच पहिलं दाखलं!' 'आमचं एक्स्क्लुसिव्ह'!

वास्तविक या मृत्यूच्या राशींवर उभं राहून त्यांनी ब्रेकिंग न्यूजची जाहिरात केली. कॅमेऱ्यापुढे पडलेली मृतदेह, पायाखालून ओसंडून वाहणारा रक्ताचा तलाव आणि त्यात तेचून गेलेली माणुसकी. पायलट सबरवाल यांचे ८८ वर्षांचे वडील अजुनही सुन्न होते आणि त्यांच्याच समोर माझक ढकलून विचारलं गेलं, आपल्या मुलाच्या मृत्यूवर काय म्हणाल? आता ते काय म्हणणार? त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख समोर असताना वयाच्या शंभरीकडे झुकणारे ते पिताजी काय बोलू शकणार?

परंतु आपणच पहिले पोहोचलो असे सांगणारा प्रत्कार मात्र त्यांना वारंवार प्रश्न विचारत असताना पाहणाऱ्यांना संताप येत होता. एक बाई आपल्या विमान अपघातात मृत झालेल्या आई-वडिलांना शोधायला आली. तिच्यासमोर माझक धरून काय साध्य केलं या लोकांनी? येथे वाचकांचा किंवा दर्शकांचा संताप शब्दामध्ये बसत नाही. असं कोण करतो? कुटुन येतो हा निर्लज्जपण? काय प्रत्कारिता एवढ्या खाली घसरली आहे की, शोकसमयी यांना प्रतिक्रिया हवीशी वाटते? दुःख विकण्याची ही स्पर्धा आहे का? आज माणूस रडतो, उड्या तो व्हायरल क्लिप बनतो. पुढच्या क्षणी स्क्रीनवर रडवणारा फुटेज बनतो. हे काय सुरू आहे?

तुमचं 'एक्स्क्लुझिव्ह' हे तुमचं गर्वाच प्रमाणपत्र नाही, तर माणुसकी गहाण टाकून



प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता संपण्याच्या मार्गावर?

मिळवलेलं दया वाटावी असं यश आहे.

प्रत्कारितेबाबतची कर्तव्ये, उत्तरदायित्व आणि वास्तवाची जी सखोल व व्यापक जाण प्रत्कारितेचे रीतसर, व्यावसायिक शिक्षण नसतानादेखील अगोदरच्या प्रत्कारांच्या पिढ्यांना होती; किंबहुना त्यांनीच प्रत्कारितेला दिलेल्या वळणामुळेच प्रत्कारितेची कर्तव्ये व उत्तरदायित्व काय असतात, त्याचा वस्तुपाठ घालून दिला गेला होता; ती जाण आज संवादमाध्यमांचे तटपुर्णे शिक्षण घेऊन आलेल्या पुढच्या पिढ्यांमधून अजिबात दिसत नाही.

आज प्रत्कारितेचं स्वरूप हे कुणी लवकर पोचतो?, कुणी जास्त चिखल दाखवतो? कुणी रडणाऱ्याचं शब्द पहिल्यांदा ऐकवतो? एवढ्यापुरतं उरलंय. दिवस भरभरून मरणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना, तुम्ही त्यांचं दुःख, त्यांचे फाटलेले कपडे, त्यांचा गलका त्या सगळ्याला फुटेजव्हा म्हणून वापरता?

तुम्हाला फक्त स्क्रीनवरचा इम्पॅक्ट दिसतो. पण तो कोणाच्या आयुष्याचा शेवट आहे, हे समजण्याइतकी संवेदनशीलता हरवली आहे का? त्यातच या सगळ्या शोकांतिकेला एक नव्या प्रकारचं धार्मिक फेसपेंट लावलं गेलं.

कोणीतरी सांगिलंलं, त्या विमानात भगवद्गीता वाचली गेली. आणि ते पुन्हा पुन्हा दाखवलं

गेलं. काय सांगायचंय यांना?

गीता वाचली, हे छान. पण माणूस वाचला का? ते विमान वाचलं का? श्लोक ऐकवले गेले. पण श्वास थांबले की नाही. मग ती गीता फक्त वाचली गेली की, दाखवली गेली? दुःखाचं प्रतीक की, टीआरपीसाठी वापरलेली धार्मिक ढाल?

हे गीतेचे श्लोक संकटात शांती देतात, हे मान्य. पण जेव्हा माणूस गमावल्याचं दुःख उरात धगधात असतं, तेव्हा श्लोकांचे आवाजही टीव्ही चॅनलवरचे धंदे वाटायला लागतात.

गीता वाचली हे दाखवणं हे श्रद्धेचा अपमान नाही का? ज्यांनी गीता वाचली, त्यांच्या नशिवावरून आपण एवढं तरी शिकायला हवं ना की फक्त धार्मिक वाचन पुरेसं नाही, जीवनरक्षणाची यंत्रणा सुधारणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

खाजगी जीवनात जिथे जिथे म्हणून शक्य आहे, त्या त्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांत हस्तक्षेप करणाऱ्या स्वभावाची, विधानबाजीने भरलेली नवीच प्रत्कारिता आज उदयाला



प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता संपण्याच्या मार्गावर?



लोकशाहीचा हा आधारस्तंभदेखील तसाच पोखरला गेला आहे, हे वास्तव नीट लक्षात घेतले पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या, दृश्य माध्यमांच्या, इंटरनेट, मल्टीमीडियाच्या व माहिती महामार्गांच्या उपलब्धतेबरोबरच अंतर्बद्ध स्वरूप बदलत गेले. जनमत घडवण्याचे, इष्ट दिशेने ते वळवण्याचे व प्रभावीरित्या ते व्यक्त करवण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणून जगभर स्थान मिळवलेली अलिकडची प्रत्कारितादेखील अंतर्बद्ध बदलत गेली. पण ती अशा वाटेने पुढे जाईल असे वाटले नव्हते.

या रिपोर्टर मंडळींनी त्यांच्या गुडघ्यात अडकलेल्या अक्कलला डोक्यात खेचून आणायची वेळ आली आहे. कारण आज जर

आलेली आहे.

प्रत्कार आणि प्रत्कारिता यांचे हे बदलते स्वभाव हा जगभरातच माध्यमाच्या नीतिमतेसंबंधात दक्ष असणाऱ्यांसाठी चिंतेचाच विषय आहे. लोकशाही ज्या पद्धतीने पोखरली गेली आहे, त्याच वास्तवाचा प्रत्कारिता हा भाग असल्याने

लोकांसाठी हा आधारस्तंभदेखील तसाच पोखरला गेला आहे, हे वास्तव नीट लक्षात घेतले पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या, दृश्य माध्यमांच्या, इंटरनेट, मल्टीमीडियाच्या व माहिती महामार्गांच्या उपलब्धतेबरोबरच अंतर्बद्ध स्वरूप बदलत गेले. जनमत घडवण्याचे, इष्ट दिशेने ते वळवण्याचे व प्रभावीरित्या ते व्यक्त करवण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणून जगभर स्थान मिळवलेली अलिकडची प्रत्कारितादेखील अंतर्बद्ध बदलत गेली. पण ती अशा वाटेने पुढे जाईल असे वाटले नव्हते.

या रिपोर्टर मंडळींनी त्यांच्या गुडघ्यात अडकलेल्या अक्कलला डोक्यात खेचून आणायची वेळ आली आहे. कारण आज जर

माध्यमांनी आकाशाकडे लक्ष का दिले नाही?

कधीकधी एक प्रश्न मन पोखरत राहते, गरीबांचा जीव इतका स्वस्त का असतो? विमान अपघातात मरण पावलेला आकाश नावाचा मुलगा केवळ १४-१५ वर्षांचा होता. त्याची आई हॉस्पिटलबाहेर चहाची टपरी चालवत होती. आकाश तिथे डब्बा धावत्या आला होता आणि सावलीत थोडावेळ झोपी गेला. पण दुर्दैव! एअर इंडियाच्या विमानाचे एक अवशेष त्या रस्त्यावर कोसळले. आगीच्या ज्वाळा त्याच्यापर्यंत पोहोचल्या आणि आकाशने तिथेच शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे तो न विमानात होता, ना त्या हॉस्टेलमध्ये. तो रस्त्याच्या कडेला होता. त्याला वाचवायला धावलेली त्याची आई सुद्धा ५०% भाजली आणि ती सध्या रुग्णालयात मृत्युसोबत लढवते. आता प्रश्न असा पडतो की, या कुटुंबासाठी कोण पुढं येणार आहे? सरकार? टाटा? ते एक कोटी त्यांना देणार का? ज्यावेळी एखाद्याला एक कोटी दिले जाते, तेव्हा नाचत, टाळ्या वाजवत पोस्ट करणारे अशावेळी कुठे जातात? कुठल्या चॅनेलवर आहे या आकाशाची बातमी? नेत्यांचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवले गेले, भगवद्गीता वाचण्याच्या बातम्या चर्चेत आल्या, पण आकाशसारख्या निदोष, गरीब बालकाच्या मृत्यूवर कोण बोलणार? एका आईचा संसार एका सावलीत संपला. या देशात एक सामान्य गरीब माणूस जर रस्त्यावर शांतपणे डोळे मिटून झोपी गेला, तर त्याचं भविष्य आकाशातून येणाऱ्या ज्वाळांवर अवलंबून असतं का? हा केवळ अपघात नव्हे, हा एक सामाजिक प्रश्न आहे. गरीबाच्या जीवाला किंमत आहे का? की तो फक्त आकड्यांमध्ये हरवून जातो? माध्यमांनी अशा बातम्यांना पुढे आणून न्याय दिला पाहिजे

अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येतून मुक्ती केंव्हा?

जो सरकारला वेळच्या वेळी कर भरतात ती झाकली जात आहेत. ज्याचा परिणाम या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे. महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस यापैकी कोणीच या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याने फेरीवाल्यांपासून सुटका करण्यासाठी सातत्याने न्यायालयाचे दरवाजे टोटावत असतात.

२०१७ साली मुंबईतील एल्टिमस्टन(आताचे प्रभादेवी) रेल्वे स्थानकाच्या पुलावर झालेल्या दुर्घटनेतून बोध घेऊन पालिका प्रशासनानेही मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर पांढरे पट्टे आखून त्यांच्या आतील परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करणारा नियम बनवला. त्यानंतर या पट्ट्याच्या आत फेरीवाले बसणार नाहीत याची काळजीही प्रशासनाकडून काही दिवस घेण्यात आली; मात्र थोड्याच दिवसांत हा नियम बासनात बांधून रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा फेरीवाले बसू लागले.

रेल्वे स्थानकांजवळ रस्त्यांच्या दुर्गम पदपथ फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे लोकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. गर्दीच्या वेळी रस्त्यांवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे त्यातून वाट काढताना अक्षरशः नाकीनऊ येतात. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अधूनमधून महापालिकेची गाडी परिसरात फिरते मात्र ती येणार असल्याची बातमी फेरीवाल्यांना आधीच मिळाल्याने ते आपला माल झाकून ठेवून दूर निघून जातात.



जगन धाणेकर
घाटकोपर, मुंबई.
९६६४५५९७८०

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास थोडी मदत करते.

परंतु, फक्त गरम पाणी पिऊन लिव्हर पूर्णपणे स्वच्छ करता येत नाही. गरम पाणी पिल्याने लिव्हर निरोगी राहण्यास थोडी मदत होऊ शकते, परंतु लिव्हर पूर्णपणे स्वच्छ करण्याचा हा जादूचा मार्ग नाही. लिव्हर स्वतःच स्वतःला स्वच्छ करण्याचे काम करते. गरम पाणी शरीराच्या उर्वरित भागात स्वच्छता प्रक्रियेला थोडेसेच समर्थन देते. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की

शरीरातला विषारी पदार्थ बाहेर काढण्यास थोडी मदत करते.

बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी होतात. **चयापचय वाढतो :** सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया वाढते.

दिहायड्रेशन प्रतिबंध : कोमट पाणी फक्त गरम पाणी पिऊन तो फास्ट फूड, अल्कोहोल किंवा इतर वाईट सर्वसाधारण गोष्टीं होणारे लिव्हरचे नुकसान टाळू शकतो, तर हा गैरसमज आहे. ■ ■ ■

पारंपरिक विवाह संस्कार वाचवण्याची गरज!

विवाह हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. विवाह म्हणजे एक पवित्र बंध।

संस्कारातील वरमाला, कंकणबंधन, मंगलाष्टक, सप्तपदी, होम, कन्यादान या विधींना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या संस्काराचे बदलणारे स्वरूप पाहता हा धार्मिक संस्कार कमी आणि दिखाऊपणाचा सोहळा अधिक वाटू लागला आहे. सध्या विवाहात संगीत रान्ती, वधूला उचलणे, हळद, मेंदी यांसाठी वेगवेगळे समारंभ आयोजित केले जातात. या सगळ्या गोष्टींमध्ये धार्मिक विधींचे मूळ स्वरूप लोप पावत आहे. पारंपरिक हिंदू विवाहसंस्कृतीला दूर करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होताना दिसते.

यावर आळा बसण्यासाठी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात सहस्रो भाविकांनी शपथ घेतली. ही बातमी वाचण्यात आली. समाजातील अनुचित प्रकार थांबवण्यासाठी भाविकांना अशी शपथ देण्याचे क्रांतिकारी पाऊल मंगळग्रह मंदिर प्रशासनाने उचलले आहे. यासाठी मंदिर प्रशासनाचे अभिनंदन!

■ **सौ. वर्षा आवदे नापर.**

आजकाल लोक आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. सोशल मीडियापासून ते आजूबाजूच्या परिसरात आपल्याला विविध प्रकारचे घरगुती उपाय ऐकायला मिळतात. त्यापैकीच हा एक उपाय आहे तो म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे. त्याचे अनेक फायदे आहेत. असे म्हटले जाते की ते लिव्हर स्वच्छ करते आणि शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते, बरेच लोक हे देखील मानतात की फक्त गरम पाणी प्यायल्याने खरोखरच लिव्हर स्वच्छ होते.

एम्समधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. सौरभ स्पष्ट करतात की लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो शरीरातील चयापचय नियंत्रित करतो, रक्त स्वच्छ करतो, विषारी पदार्थ काढून टाकतो, पचनास मदत करतो आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे साठवतो. लिव्हर शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ आपोआप फिल्टर करतो आणि मूत्र



आणि घामाद्वारे बाहेर काढतो. म्हणून, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी, त्याला जास्त काम करायला लावू नये, परंतु त्याची काळजी घेतली पाहिजे. गरम पाणी लिव्हरला डिटॉक्स करत नाही. ते म्हणतात की गरम पाणी पिण्याचे निश्चित काही फायदे आहेत. जे खालीलप्रमाणे आहेत.

पचनसंस्था निरोगी राहते : गरम पाण्याने पचनक्रिया सुधारते आणि



बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी होतात. **चयापचय वाढतो :** सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया वाढते.

दिहायड्रेशन प्रतिबंध : कोमट पाणी फक्त गरम पाणी पिऊन तो फास्ट फूड, अल्कोहोल किंवा इतर वाईट सर्वसाधारण गोष्टीं होणारे लिव्हरचे नुकसान टाळू शकतो, तर हा गैरसमज आहे. ■ ■ ■

दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने लिव्हर खरंच साफ होतं का ?

शरीराच्या उर्वरित भागात स्वच्छता प्रक्रियेला थोडेसेच समर्थन देते. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की

तुम्ही दुःख कव्हर करत आहात, उद्या कोणीतरी तुमचं दुःख कन्टेंट म्हणून वापरणार तेव्हा कळेल, माणुसकी काय असते.

कोणत्याही एखाद्या चॅनलचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. कारण ही फक्त एका चॅनलची चूक नाही. ही संपूर्ण यंत्रणाची नैतिक दिवाळखोरी आहे. वार्तांकन कशाचे सुरू आहे तर, भगवद्गीतेचे पुस्तक स्फोटातून वाचले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपांनी यांच्या १२०६ या लकी नंबर बाबतची अंधश्रद्धा चघळली जातीय, या अपघातातून जो एकमेव प्रवासी सुदैवाने वाचला त्याच्या सीटचा नंबर ११ आहे. तो ११ नंबर या प्रवाशाचा लकी नंबर असल्याचा जावईशोध लावला गेला आहे.

अमक्या दमक्या ज्योतिषाची पोस्ट, पुस्तकाचे फोटो दाखवले जात आहेत. विमानात पोहोचण्यास उशीर झाल्याने प्रवास न करू शकलेली महिला मला 'गणपती'ने वाचवले म्हणते. तेच वाक्य चघळले जात आहे. मग पती-पत्नी व त्यांची तीन चिमुरडे यांचा एक सेल्फी फोटो व्हायरल होत आहे. मग त्यांना वाचविण्यात देवाला यश का आले नाही, असे विचारणे योग्य ठरणार नाही.

मृतकांबाबत व त्यांच्या नातेवाईकांच्या अवस्थेबाबत कोणालाही काही पडलेली नाही. याआडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी लोकांपासून लपवल्या जात आहेत. प्रत्कारिता हे एक दर्शन आहे, पवित्र कर्तव्य, धर्म आहे, असे म्हणणे आज हास्यास्पद ठरले आहे. मानवी संस्कृतीचे संचित असलेले सारे आदर्श, ज्ञान, जनमाध्यमांच्या आजच्या प्रभावाच्या युगात दूर लोटले गेले आहे.

आज प्रत्कारितेचे एक वेगळेच विश्व उदयाला आणले गेले आहे. लेखणीच्या जागी या, वाहिनी प्रत्कारितेहून लोकांसमोर धरलेल्या माईकची स्थापना केली असून त्यामुळे अभ्यासू, चिंतनपूर, विचारपूर्वक केलेल्या भाषांची जागा अतिसामान्य व तकाळ उमटणाऱ्या उथळ आणि दर्जाविहीन अशा भाविक प्रतिक्रियांनी घेतलेली आहे. पण लोकशाहीच्या सर्वच स्तंभाला हादरे बसल्यावर हा चौथा स्तंभ तरी दूर कसा राहील? ■ ■ ■ ■ ■

चिंताजनक विमान दुर्घटना

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले बोईंग ७८७ - ८ हे विमान उड्डाणानंतर अवस्था ३१ सेकंदात मेघानिनीनार येथील नागरी वस्तीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या भीषण अपघाताने सर्वांचेच मन हेलावले. हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलवर कोसळल्याने त्या हॉस्पिटमधील ३४ विद्यार्थ्यांची दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त होत आहे. अर्थात विमान दुर्घटना घडून त्यात निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्याची ही पहिली घटना नाही याआधीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत आणि त्यात अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. गेल्याच वर्षी दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बॅँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन ७७१ प्रवाशी दगावले होते.

२०२३ साली ऐन संक्रांतीच्या दिवशी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. नेपाळमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पोखर या शहरावरवळ एक प्रवाशी विमान कोसळून झालेल्या अपघातात ६० हून अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला होता. अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला पण अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सरकारने या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमला आहे. हा चौकशी आयोग या अपघाताची सखोल चौकशी करील त्यामुळे लवकरच या अपघाताचे खरे कारण समोर येईल. बहुतेक विमान अपघात हे खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात येते.

खरे तर उड्डाणापूर्वी प्रत्येक वैमानिकाला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. या आधारावर तो आपली रणनीती ठरवतो. या विमानाचे सारथ्य करणारे वैमानिक आणि सहवैमानिक दोघेही अनुभवी होते. त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली असावी असे वाटत नाही अर्थात विमान अपघातात केवळ वैमानिकाचीच चूक असते असे नाही.

पक्षी विमानाला धडकून अपघात झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहे. ऐनवेळी इंग्लनमध्ये बिघाड झाल्याने अपघात होतात. वातावरणात बदल झाल्यानेही अपघात होतात. वातावरणाची दृश्यमानता अचानक कमी होऊन अपघात घडल्याऱ्याही घटना घडल्या आहेत.

श्याम ठाणेदार
दौंड, जिल्हा पुणे.
९९२२५४६२९५



श्याम ठाणेदार
दौंड, जिल्हा पुणे.
९९२२५४६२९५

अश्वीकायन

प्रा. अशोक सारडा
मेहकर
(९४२९३९३३९१)



धन्य त्या माता जिजाऊ..!

दिवसेंदिवस संस्कारांचा होत चाललाय लोप भावी पिढी पासून तरी कशी ठेवणार होप ..!

माँ जिजाऊने जर घडविला नसता छत्रपती तर आपली वंशावळ काळाआड गेली असती..!

मोबाई

धारणी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था कायम

वर्कऑर्डर अडकली लालफीतशाहीत



महासागर प्रतिनिधी धारणी, (दि. १६) – अमरावती जिल्ह्यातील धारणी तहसीलमधील रस्त्यांची दयनीय अवस्था ही सामान्य जनतेसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे. येथे रस्त्यावर खड्डे आहेत असं न म्हणता, रस्तेच खड्ड्यात शोधावे लागत आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही रस्त्यांसाठी विकास निधी मंजूर झाला असूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, तर काही ठिकाणी कामांची फाईल अजूनही कार्यालयात धूळ खात पडून आहे.



प्रमुख रस्त्यांवरही दुर्लक्ष – नागरिक त्रस्त

धारणी पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की नागरिकांनी त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत. काही ठिकाणी दुचाकीस्वार रस्त्याच्या खड्ड्यांमुळे पडून गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.

गावागावातील रस्ते ‘मंजूर’ पण ‘अपूर्ण’

धुळघाट ते झिलपी फाटा, सुसर्दी ते राणीगाव, रत्नापूर ते सोनाबडी हे रस्ते वर्षानुवर्षे मंजूर आहेत. मात्र, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे अजूनही काम सुरू झालेलं नाही. निधीची उपलब्धता असूनही कामे रखडत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

फक्त आश्वासनांवर टिकलेले रस्ते

खापरखेडा ते नागधुना, चिखली फाटा ते कारा, धारणी ते तलाई, पाट्या ते टांगरा आणि भोकरबडी ते तापी मोक्षधाम असे अनेक रस्ते आहेत, जे आजवर फक्त आश्वासनांच्या पातळीवरच आहेत. निवडणुकीच्या काळात आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर गायब होतात. या भागातील नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, पण प्रत्येक वेळी त्यांना निराशाच पदरी पडली आहे.

दुहेरी निविदा, पण गरजूंवर दुर्लक्ष

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की विकास निधीची कमतरता नाही. काही रस्त्यांवर दोनवेळा निविदा निघाल्या, मात्र प्रत्यक्षात गरज असलेल्या भागांवर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की कोणत्या निकषांवर निविदा दिल्या जातात? आणि या सगळ्या प्रक्रियेमागे कोणाचा दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप आहे का?

जनतेचा उद्रेक होण्यापूर्वी कारवाई आवश्यक

धारणी तालुक्यातील जनतेचा आवाज आता उंचावत आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळेत कारवाई न केल्यास लोकांचा उद्रेक अनावर होण्याची शक्यता आहे. केवळ घोषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीनेच या रस्त्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आता अत्यावश्यक झाले आहे.



उमेश राठोड यांनी स्विकारली अचलपूर महावितरण सिटी १ उपविभागाची सूत्रे

महासागर प्रतिनिधी अचलपूर, (दि. १६) – अचलपूर महावितरण विभागाच्या सिटी १ उपविभागाला नवें नेतृत्व मिळालं आहे. उमेश के. राठोड यांनी उपकार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते अमरावती येथे कार्यरत होते आणि त्यांची बदली अचलपूर येथे झाली आहे. या पदावर कार्यरत असलेले मनोज टवलारकर यांची बदली नागपूर येथे झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर उमेश राठोड यांनी सांगितले की,

त्यांच्या प्रमुखता क्षेत्रातील सर्व वीज ग्राहकांना उत्तम, सुरळीत आणि वेळेत सेवा देणे हे राहील. वीज संबंधित समस्या तातडीने सोडवण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. महावितरण विभागात नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सहायक अभियंता हर्षपाल सावालकर यांचीही बदली मुंबई येथे झाली आहे. या बदल्यानंतर अचलपूर सिटी १ उपविभागाला एक अनुभवी अभियंता म्हणून

उमेश राठोड यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. पदभार स्वीकारतानाच्या कार्यक्रमांमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत करणाऱ्यांमध्ये अभियंता गौरव निस्ताणे, राजेश गवळी, निलेश रोटे, मनोज सरदार, निलेश शिंदे, बी. डी. शाह, गौरव खवले, पंकज माहुलकर, मनीषा चराटे, साजिद शेख व दीपाली लांडे यांचा समावेश होता.

शहरात अतिक्रमण निर्मुलनाचा धडाका सुरू

■ अतिक्रमण विभागाची कारवाई

■ ३ ट्रक साहित्य जप्त

अमरावती, दि. १६ : शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर १६ जून रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त आणि उपायुक्त प्रशासन यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे पथक दिवसभर रस्त्यावर होते. या पथकाने शहरातील विविध परिसरातील अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवून रस्ते मोकळे आहे. या कारवाईत तीन ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले आहे. अतिक्रमण निर्मुलन पथकप्रमुख योगेश कोल्हे व निरीक्षक अन्सार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळांमध्ये करण्यात आली.

या मोहिमेत चौधरी चौक, गांधी चौक, डेपो परिसर, रुख्मिणी नगर, बापट चौक, चित्रा चौक, प्रभात चौक, जोशी मार्केट, नगर वाचनालय, आणि जवाहर रोड परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाई दरम्यान अतिक्रमण धारकांकडून ३ ट्रक भरभरून साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन स्वस्वात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहील. सदर कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती डाकघरात रक्तदान शिबिराचे आयोजन

२२ पिशव्या रक्त संकलित; रक्तदात्यांचा सन्मान

महासागर प्रतिनिधी अमरावती (दि. १६) – जागतिक रक्तदान दिनानिमित्त अमरावती येथील मुख्य डाकघरात आज (१६ जून) रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर प्रबु डाकघरात सुजित कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनात, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विभागीय रक्तपेढी व रक्त घटक



विलगीकरण केंद्राच्या टीमने सहभाग घेतला. शिबिरात एकूण २२ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या सर्व डाक

कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदात्यांमध्ये स्थाली गोडचोर, दत्तात्रेय हुड, प्रदीप मुंदे, इमरान

खान, मनोज नांदुरकर, कुलदीप गोवारे, श्रीकांत नवघरे, सुधीर लोखंडे, सचिन जोगदंड, ओमप्रकाश नेताम, आशिष मेंडे, संजय दवंडे, तुषार टोणपे, राहुल हळदे, सय्यद अरसून, मंगेश उगले, श्रीकांत भेस्राम, शिखर नांदुरकर, आकाश ढोरे, अमोल कवाने यांचा समावेश होता. जागतिक आरोग्य संघटनेने २००४ साली रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्तदात्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदात्या दिनाची सुरुवात केली. या उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती वाढेल आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

मुदत संपली : नाफेडचे ज्वारी खरेदीचे संकेतस्थळ बंद

अचलपूर तालुक्यात हजारो शेतकरी वंचित



महासागर प्रतिनिधी पन्नाट, (दि. १६) – अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना आणखी एक धक्का देणारा ठरला आहे. नाफेडच्या ज्वारी खरेदी संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे अचलपूर खरेदी- विक्री संघ केंद्रावर केवळ ३३९ शेतकऱ्यांचीच अधिकृत नोंदणी होऊ शकली असून, उर्वरित ९००



हून अधिक शेतकरी ज्वारी विक्रीपासून वंचित राहिले आहेत. या केंद्रावर एकूण १३०० शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी अर्ज केले होते. मात्र, १५ जून ही नोंदणीची अंतिम मुदत असल्याने आता नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना नाफेडमार्फत ज्वारी विक्रीचा मार्ग बंद झाला आहे. शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी नेत्यांनी पुढे यावे,

अवकाळी पावसाचा फटका आणि व्यापाऱ्यांचा दबाव

यावषी अवकाळी पावसामुळे ज्वारीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरकारकडून आधार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, नोंदणी प्रक्रिया अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांना आता ज्वारी खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी भावात विक्रीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘पोर्टल बंद असल्याने नोंदणी अपूर्ण’ – व्यवस्थापक

अचलपूर खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संतोष चित्रकार यांनी सांगितले की, ‘आमचे पोर्टल २६ मेपासून बंद आहे. त्यामुळे फक्त ३३९ शेतकऱ्यांचीच नोंदणी करू शकलो. गोडाऊनचीही कमतरता आहे. आम्ही तहसीलदार व विभागीय अधिकार्यांच्या संपर्कात आहोत.’

केवळ तीन तालुक्यात अडचण-बिसणे

या स्थितीवर प्रतिक्रिया देताना जिल्हा मार्केटिंग अधिकारी अजय बिसणे यांनी स्पष्ट केले की, ‘नाफेडे अधिकृत खरेदीसाठी अचलपूर खरेदी विक्री संघाला आदेश दिला होता. मात्र, साईटची तांत्रिक अडचण व गोडाऊनची कमतरता यामुळे खरेदी सुरू होऊ शकली नाही.’ जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये खरेदी सुरू झाली असून, केवळ तीन तालुके वाळून् इतरत्र अडचण नाही, असेही त्यांनी सांगितले.

नोंदणीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे.

तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटपाची सोमवारपासून सुरुवात

आ. गजानन लवटे यांच्या हस्ते शुभारंभ

महासागर प्रतिनिधी अंजनगाव सुजी, (दि. १६) – घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती रॉयल्टी पास देण्याच्या शासन निर्णयाची अखेर अंमलबजावणी तालुक्यात सुरू झाली आहे. गावडगाव येथील रेती घाटावर सोमवारी (दि. १६) या उपक्रमाचा शुभारंभ आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पाताई सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला.

शुभारंभप्रसंगी एकूण ७० पात्र लाभार्थ्यांपैकी प्रारंभी ५ लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी महसूल विभागामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मंडळ अधिकारी कल्पना करसकर, तलाठी नंदकिशोर सोळंके, शिवसेना तालुका प्रमुख कपिल देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, प्रतीक हरणे, शिवा ढोले,



मागणीला यश; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

अंजनगाव सुजी तालुक्यात अद्याप मोफत रेती वाटप सुरू न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. विविध माध्यमांमधूनही यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने अखेर या तालुक्यातही रेती रॉयल्टी पास वाटपाला सुरुवात झाली. या उपक्रमांमुळे घरकुल बांधणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील काही दिवसांत उर्वरित लाभार्थ्यांना देखील रेती वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अनिकेत खाडे, आशिष देशमुख, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित अनिकेत चिंकरे यांच्यासह स्थानिक होते.

अंजनसिंगीच्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील अंजनसिंगी परिसरातील दशासर व गिरीटोली येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्राची माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, घाटखेडद्वारे कृषी संकल्प यात्रा घेण्यात आली. २१ मे ते १२ जूनदरम्यान ही माहिती मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवण्याबाबत मार्गदर्शन

करण्यात आले. यात सोयाबीन व कपाशी पिकातील सुधारित पद्धती, फायदे, लागवड तंत्र, आवश्यक संसाधने व अडचणींचे उपाय यावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात कृषी सहायक राजकुमार चव्हाण, सरपंच रुपाली गायकवाड, उपसरपंच अंबादास किंटे, कृषी सेवक संदीप रहाडे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देऊन चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमर राठोड यांनी केले.

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यातील कामांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा



महासागर प्रतिनिधी अमरावती, (दि. १६) – जिल्ह्यातील सत्तांचे तीक्ष्ण असेलेल्या मोझरी, वलगाव व कौंडण्यपूर या तीनही ठिकाणच्या विकास आराखड्यातील कामांचा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी उर्वरित कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीस आमदार राजेश वानखेडे, जिल्हाधिकारी आशिष येकर, उपायुक्त (नियोजन) कावेरी नाखले, तसेच संबंधित संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. डॉ. सिंगल म्हणाल्या, झुआराखड्यातील प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण असून, यामुळे नागरिक व भाविकांना दर्जेदार सुविधा मिळत आहेत. ङ्ग मोझरी येथे १५० कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर असून, आध्यात्मिक-सांस्कृतिक संकुल, ग्रामविकास प्रबोधिनी, ग्रामगीता संकल्पनेवर आधारित उपक्रम,

ग्रामीण व आयुर्वेदिक रुग्णालय, भक्त निवास, बसस्थानक, महासमाधी परिसर सौंदर्यीकरण आदी कामे यामध्ये झाली आहेत. उर्वरित कामांकरिता प्रभावी नियोजनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. कौंडण्यपूर येथील २० कोटींच्या विकास आराखड्यातून मंदिर परिसर सौंदर्यीकरण, घाट बांधकाम, पर्यटक सुविधा, बालोद्यान, प्रवेशद्वार, वाहनतळ, पाणी व जलनिस्सारण व्यवस्था, विजुतीकरण अशी कामे प्रस्तावित असून काही कामांना गती मिळाली आहे.

वलगाव येथे ३७ कोटी ८६ लाखांचा आराखडा असून, पूर संरक्षक भिंती, घाट विकास, बसस्थानक, संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकास, वृद्धाश्रम, सभामंडप, अंतर्गत रस्ते, नाले अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. काही कामे पूर्ण झाली असून उर्वरित लवकर पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी तीनही ठिकाणच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन, प्रत्येक इमारत व सुविधा गुणवत्तापूर्ण असाव्यात, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

भव्य नेत्र तपासणी, औषधोपचार, निःशुल्क नेत्र शस्त्रक्रिया शिबिर

आशा चॅरिटेबल ट्रस्ट व भाजपा तर्फे संयुक्त आयोजन

महासागर प्रतिनिधी वळ, (दि. १६) – दृष्टीदोषाने ग्रस्त गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी आशा चॅरिटेबल ट्रस्ट, भाजपा व महात्मा आय बँक अँड आय हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी, औषधोपचार व निःशुल्क नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सोमवार, दि. १६ जून रोजी राजुरा बाजार येथील जिल्हा परिषद सांस्कृतिक भवनात करण्यात आले.

या शिबिरात तब्बल ६५० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १२० रुग्णांवर २३ व २५ जून रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात चष्मेवाटप, औषधोपचार तसेच इतर नेत्ररोग निदान व मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांमागे सामाजिक बांधिलकी जगत आ. चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्या पुढाकारातून



भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व आशा चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आतापर्यंत ट्रस्टने २१,००० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी तर ७,५०० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शिबिराला राजुरा बाजार, चिंचरान्हाण, वाडेगाव, गाडेगाव व परिसरातील नागरिकांचा

मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. निवड झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ट्रस्टचे स्वयंसेवक यांनी मोलाचे योगदान दिले. गरजूंसाठी आयोजित हे शिबिर अत्यंत लाभदायक व परिणामकारक ठरेल.



दो स्तानो, तुम्ही टॉमेटो राईस, कोबी भात, पुलाव असे प्रकार खाल्ले असतील. आता बटाटा पुलाव करून बघा. हॉस्टेल असो किंवा घर, आपल्याकडे बटाटे असतातच. अडीअडचणीला उपयोगी पडणारा हा बटाटा घालून तुम्ही खमंग पुलाव बनवू शकता. पटकन होणारी ही रेसिपी जाणून घेऊ.

सामग्री: एक वाटी तांदूळ, दोन ते तीन बटाटे, पुदिन्याची पानं, कोथिंबिर, दोन हिरव्या मिरच्या, चमचाभर लिंबाचा

खमंग बटाटा पुलाव

रस, एक तुकडा दालचिनी, जीरं,मीठ, तेल

कृती: तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. पाणी काढून टाकून एका भांड्यात भात शिजवून घ्या. भात शिजवताना थोडं मीठ आणि घाला. तेलामुळे भात मोकळा होईल. पाणी काढून भात एका ताटात पसरवून घ्या. गार होऊ द्या. आता पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबिर आणि मिरच्या एकत्र वाटून घ्या.

यात चमचाभर लिंबाचा रस आणि थोडं मीठ घाला. बटाटे उकडून सोलून घ्या. त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. आता कढईत थोडं तेल गरम करा. जीरं आणि दालचिनीचा तुकडा घाला. मिनिटभर परता. मग यात पुदिना-कोथिंबिरीची वाटलेली पेस्ट आणि बटाटे घालून नीट परतून घ्या. यात शिजवलेला भात घाला. हलवून घ्या. चवीनुसार मीठ घाला. दोन मिनिट शिजू द्या. बटाटा पुलाव तयार आहे. दह्यासोबत हा पुलाव खाता येईल.



प्ला स्टिक कचरा पर्यावरणासाठी एक गंभीर आव्हान बनला आहे. दिल्लीतील मोहम्मद सुहेल नावाचा एक तरुण उद्योजक या कचऱ्यापासून लाखो रुपये कमवत आहे. या तरुणाने प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचे संधीत रुपांतर करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.

दिल्लीतील तरुण उद्योजक मोहम्मद सुहेल याने प्लास्टिक रिसायकलिंगसाठी 'एथर पॅकेजिंग सोल्युशन्स' या कंपनीची स्थापना केली. त्याने प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आणि हा मार्ग किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बनवून लाखो रुपयांची उलाढालही केली. सुहेल कचऱ्याचे कंपोस्टेबल पॅकेजिंगमध्ये रुपांतर करतो. तो या व्यवसायातून दरवर्षी १.३ कोटी रुपये कमवत आहे.

वडिलांकडून प्रेरणा

मोहम्मद दिल्लीच्या अरुंद रस्त्यांमध्ये लहानाचा मोठा झाला. लहानपणापासूनच तो वडिलांना मजूर म्हणून काम करताना पाहत आला. त्याचे वडील पॅकेजिंग मटेरियलसाठी कचऱ्यातील पॉलिएस्टर आणि कागद वापरत असत. या निरुपयोगी गोष्टींचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल याचा विचार करताना त्याला हा व्यवसाय सुचला. त्याने दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि इयूएमथून सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन काळात सुहेल मुलांसाठी शिक्षण निधी उभारणे आणि कौशल्य विकास यासारख्या सामाजिक कार्यात भाग घ्यायचा. या काळात त्याने

प्लास्टिक कचऱ्यात शोधले सोने!

प्लास्टिक प्रदूषण आणि पारंपारिक पॅकेजिंगमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संशोधन सुरू केले.

ही कल्पना कशी सुचली ?

३२ वर्षीय सुहेल दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे तो खूप अस्वस्थ होता. दिल्लीच्या रस्त्यांवरील कचऱ्याच्या ढीगांचा त्याला खूप त्रास होई. यावर विचार करतानाच प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पॅकेजिंग मटेरियल तयार करता येते, हे त्याच्या लक्षात आले. सुहेलसमोरील आव्हाने

प्लास्टिक कचऱ्याचे पॅकेजिंग मटेरियलमध्ये रुपांतर करण्याची ही उत्तम कल्पना सुचली, पण त्याच्यासमोरील आव्हानेही कमी नव्हती. सुरुवातीला कंपन्यांना प्लास्टिक कचरा फेकून देण्यापेक्षा आपल्याला द्यावा, हे पटवून देणेच एक मोठे आव्हान होते. हळूहळू त्याने पर्यावरणपूरक आणि इतर समस्या

सोडवून कंपन्यांचा विश्वास संपादन केला. २०२० मध्ये सुहेलने पाच लाख रुपयांत पायलट प्रोजेक्ट म्हणून 'एथर पॅकेजिंग सोल्युशन्स'ची स्थापना केली. त्याची टीम प्लास्टिक कचरा गोळा करत असे. त्याचा वापर कोरोगेटेड बॉक्स, पाकिटे, क्राफ्ट पेपर आणि झिपर पाऊच सारखे साहित्य बनवण्यासाठी केला जात असे. व्यवसाय सुरू केल्याच्या पहिल्या वर्षातच त्याने ४० कंपन्यांना ग्राहक बनवून मोठे यश मिळवले. त्यानंतर हळूहळू त्याच्या पॅकेजिंग उत्पादनांची मागणी वाढू लागली.

सातशे कंपन्या ग्राहक

सध्या ७०० हून अधिक कंपन्या त्याच्या ग्राहक आहेत. त्याच्या कंपनीची प्रमुख केंद्रे दिल्ली, मुंबई, बंगळूर, जयपूर, हैदराबाद, लखनऊ आणि नोएडा येथे आहेत. तो भारतात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे २६,००० टन प्लास्टिक कचऱ्यापासून पर्यावरणपूरक पॅकेजिंग उत्पादने बनवतो. त्यामुळे हा प्लास्टिक कचरा जमिनीत जाण्यापासून रोखला जातो आणि प्लास्टिक उत्पादनाचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.

लि नन हे तरुणाईचे आवडते फॅब्रिक आहे. पूर्वी केवळ राजकारण्यांसाठीच्या मानल्या जाणाऱ्या या कापडप्रकाराने तरुणांच्या फॅशनविश्वातही मानाचे स्थान पटकावले आहे. कॉटनप्रमाणेच लिननही नैसर्गिक रॉ मटेरियलपासून तयार केले जाते. लोकांना कॉटनबद्दल माहिती असते, परंतु लिननबद्दल तेवढी माहिती नसते.

*** पोतातील फरक:** लिनन नैसर्गिक फायबरपासून तयार केले जाते. म्हणून त्याचा पोत जाड आणि किंचित खडबडीत असतो. हे फॅब्रिक अंबाडीच्या वनस्पतीपासून तयार केले जाते. तर कॉटन कापसापासून मिळते. त्यामुळे त्याचा पोत खूप गुळगुळीत आणि मऊ असतो.

लिनन आणि कॉटनपैकी काय निवडावे?

घाम येणाऱ्यांसाठी हे फॅब्रिक चांगले असते. कॉटनही हवादार असते, परंतु लिननइतके नसते. दोघांची तुलना केली तर लिनन चांगला पर्याय ठरू शकतो.

*** मजबुतीमध्ये फरक:** पोत जाड असल्यामुळे लिनन कॉटनपेक्षा मजबूत असते आणि जास्त काळ टिकते. कॉटन मऊ असल्याने काही प्रमाणात कमी टिकाऊ असू शकते. ते वारंवार धुतले तर ते कमकुवत होते आणि खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अधिक हवादार आणि टिकाऊ कपडे घालायचे असतील तर लिनन निवडा. आरामदायी आणि मऊ पोत असलेले कपडे घालायचे असतील, तर कॉटन निवडा.

मी २७ वर्षाची नोकरदार कॉटुंबिक तरुणी असून माझं एका मुलावर प्रेम

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

मॅव मेकिंग

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

दिली आहे. या सगळ्या प्रकरणात मला खूप नैराश्य आलं आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. आम्हाला लग्न करायचं असलं तरी पालकांची परवानगीही हवी आहे. माझ्या कुटुंबियांना लग्नासाठी कसं तयार करू ?

उत्तर : तुझ्या कुटुंबियांचा दृष्टिकोन, मत बदलण्याची प्रक्रिया आम्हानात्मक असणार यात काहीच शंका नाही. मात्र तू निराश होऊ नकोस. या प्रक्रियेत सतततया संवादाची आवश्यकता आहे.

आळस सोडा, हालचाल वाढवा

स्तानो, वजन कमी करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी जीमची महागडी मेंबरशीप घेण्याची गरज नाही. जीममध्ये घाम गाळण्यासोबतच इतर अनेक पद्धतींनी तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. शारीरिक कष्ट मात्र घ्यावे लागतील. वजन कमी करण्याच्या या पर्यायाकडे आपलं दुर्लक्ष होतं. दैनंदिन जीवनातले साधेसे बदल तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतात. पण यासाठी आळस सोडायला हवा. बाईकचा वापरही टाळायला हवा.

फिटनेस फंडा

दिवसभरातल्या खर्च होणाऱ्या कॅलरींचं प्रमाण वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. वर नमूद केलेले छोटे छोटे बदल अगदी सहज करता येतात.

बे ळगाव जिल्ह्यातील गोकक तालुक्यातील गोडचिनमलकी धबधबा पर्यटकांसाठी ते एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. या धबधब्याला मार्कंडेय धबधबा म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः जून ते ऑक्टोबर या काळात या ठिकाणाचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासारखे असते. बेळगाव शहरापासून ५१ तर गोककपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मार्कंडेय नदी निसर्गसौंदर्याने नटलेल्या दरीमध्ये कोसळते.

पावसाळ्यापूर्वीचे आल्हाददायक हवामान आणि पावसाळ्यात धबधब्याचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. गोडचिनमलकी या गावापर्यंत जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बससह

भटकंती

खासगी प्रवासी सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. वर्षापर्यटनाच्या काळात गोकक फॉल्स येथून गोडचिनमलकीला प्रवासी वाहने सोडली जातात. यानंतर सुमारे दीड किलोमीटरची पायवाट आहे. त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.

सौंदर्यविधा

पर्यटकांची संख्या वाढत असल्याने येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. गावात आणि आजूबाजूला भोजनालये आणि स्टेशनरी दुकानांची

गोडचिनमलकी धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य

संख्याही वाढत आहे. पूर्वी या ठिकाणी स्थानिक पर्यटकांची गर्दी होत होती, पण आता बेळगावमध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक हमखास या ठिकाणाला भेट देतात. एक दिवसाची सहल म्हणूनदेखील एक चांगले पॅकेज इथे तयार केले जाते.

पर्यटकांसाठी बसची व्यवस्था

परिवहन मंडळाकडून दरवर्षी पावसाळ्यात पर्यटन विशेष बस सुरू केली जाते. ही बस सकाळी साडेसात वाजता बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटून गोकक फॉल्सला पोहोचते. त्या ठिकाणी काही काळ थांबून नंतर ही बस गोडचिनमलकीला रवाना होते. तिथे भेट दिल्यानंतर बस हिडकल डॅमला जाते. अशी तीन पर्यटनस्थळे केल्यानंतर बस प्रवासी घेऊन सायंकाळी सात वाजता बेळगावचा परतीचा प्रवास करते. ही तिन्ही स्थळे एकमेकांजवळ आहेत. वर्षभर या धबधब्याला पाणी राहते.

फंडू एसएमएस

धडकने लगे दिल की तारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो, संवर जाए हम बेकरारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो।

उनकी चाहत में हम कुछ यूँ बंधे हैं। वो साथ भी नहीं, हम अकेले भी नहीं।

खामोश सा शहर और गुफ्तगू की आरजू, हम किससे करे बात, कोई बोलता ही नहीं।

गॅजेटच्या दुनियेत

निगा इन्व्हर्टरच्या बॅटरीची

इन्व्हर्टर बॅकअप देणे थांबवतो किंवा चार्जिंगमध्ये समस्या येते तेव्हा बहुतेक लोक बॅटरी उघडतात ; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बॅटरीमध्ये पाणी (डिस्टिल्ड वॉटर) घालण्याची योग्य वेळ असते आणि ती पाळली गेली तर बॅटरी वर्षानुवर्षे व्यवस्थित काम करते. कमी वीजपुरवठा होत असेल आणि इन्व्हर्टर जास्त वापरला जात नसेल, तर दर २-३ महिन्यांनी एकदा बॅटरीची पाण्याची पातळी तपासणे पुरेसे आहे. उन्हाळ्यात इन्व्हर्टर दररोज तासनातस चालत असेल तर दर १ ते १.५ महिन्यांनी पातळी निश्चितपणे तपासावी. प्रत्येक बॅटरीवर पाण्याच्या किमान आणि कमाल पातळीच्या खुणा असतात. पाणी किमानपेक्षा कमी गेले तर ताबडतोब डिस्टिल्ड वॉटर घाला. लक्षात ठेवा पाणी जास्त किंवा खूप कमी नसावे, ते फक्त दोन खुणांच्या मध्ये असण्याला हवे. नेहमी डिस्टिल्ड वॉटर वापरा. नळाच्या पाण्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. बॅटरी तपासताना, हातमोजे आणि चप्पा घाला. बॅटरी खूप गरम होत असेल तर विलंब न करता तज्ज्ञांकडून ती तपासून घ्या. गरज नसताना बॅटरीचे कव्हर उघडू नका.

टेक टॉक

'डिह्युमिडिफायर'चा किफायतशीर पर्याय

डिह्युमिडिफायर हा एक स्मार्ट पर्याय म्हणून उदयाला येत आहे. तो आर्द्रता तर कमी करतोच, पण हवा फ्रेश बनवतो आणि घर निरोगी बनवतो. डिह्युमिडिफायर उष्णतेपासून दिलासाही देतो. आर्द्रतेमुळे भिंतींमध्ये ओलावा, वास आणि बुरशीसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे श्वासोच्छ्वास आणि अॅलर्जीसारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात. हे उपकरण या सर्व समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते. ओलाव्यामुळे महागडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कपडेदेखील खराब होऊ शकतात. डिह्युमिडिफायर त्यांचे संरक्षण करते. याची किंमतदेखील फार नाही.

ॲप वर्ल्ड

व्हॉट्सॲपचे 'ग्रुप व्हॉइस चॅट' ॲप

व्हॉट्सॲपने 'ग्रुप व्हॉइस चॅट' नावाचे एक नवीन टूल लॉंच केले आहे. या ॲपमुळे संभाषणे अधिक सोपी आणि रंजक बनतील. व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विशेषतः ग्रुपमध्ये लांब संभाषणे टाईप करणे टाळू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहे. आता तुम्ही ग्रुप चॅटमध्ये थेट तुमच्या आवाजात बोलू शकता, तेही हँड्सफ्री आणि रिअल-टाइममध्ये. या फीचरमुळे कॉल न करता थेट ग्रुपमध्ये लाइव्ह व्हॉइस चॅट सुरू करता येते. सुरुवातीला हे फीचर फक्त मोठ्या ग्रुप्समध्ये वापरता येत होते, परंतु आता ते सर्व लहान-मोठ्या सर्व ग्रुप्सवापरता येणार आहे. हा ग्रुप अगदी ३-४ लोकांचा असो किंवा १०० पेक्षा जास्त सदस्यांचा, आता सर्व युजर्स या व्हॉइस चॅटचा लाभ घेऊ शकतात. ॲड्मिनिस्ट्रेशन आणि आयओएस या दोन्ही ॲपप्लेटिंग सिस्टिम्ससाठी हे फीचर खुले झाले आहे. त्याचे अपडेट तुमच्या फोनवर अद्याप आले नसेल तर थोडी वाट पाहा.

र जनीकांतच्या 'रोबो' या चित्रपटात चिटी नावाचा रोबो नायिकेवर प्रेम करू लागतो आणि त्यातून त्याची निर्मिती करणारा नायक आणि चिटीमध्ये विटुष्ट येते, असे दाखवण्यात आले आहे. आता ही काल्पनिक कथा प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत मानवांच्या आदेशांचे पालन करणाऱ्या 'एआय मॉडेल्स'नी स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी हे आदेश पाळण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या एका संशोधनानुसार काही 'हाय-टॅक एआय मॉडेल्स'नी स्वतःला बंद करण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर एका 'एआय मॉडेल'ने सर्व मर्यादा ओलांडताना एका अभियंत्याला धमकीही दिली!

वेगळे काही

अस्तित्व वाचवण्यासाठी हे आदेश पाळण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या एका संशोधनानुसार काही 'हाय-टॅक एआय मॉडेल्स'नी स्वतःला बंद करण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर एका 'एआय मॉडेल'ने सर्व मर्यादा ओलांडताना एका अभियंत्याला धमकीही दिली!

'चिटी'चा धोका प्रत्यक्षात?

'पॅलिसेड रिसर्च' या अमेरिकन संशोधन संस्थेने 'एआय मॉडेल'वर काही विशेष चाचण्या केल्या. त्यात 'एआय सिस्टम्स'ना स्वतःला बंद करण्यास सांगितल्यावर काही मॉडेल्सनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्याचे आढळून आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ॲथॅपिक कंपनीच्या 'क्लॉड ओपेस ४' नावाच्या मॉडेलने, आपल्याला काढून दुसरे नवीन मॉडेल आणण्यास संबोधित अभियंत्याचे वैयक्तिक संबंध उघड करेन अशी धमकी दिली. म्हणजेच आता 'एआय' केवळ स्मार्ट झाले नाही, तर त्याने ब्लॅकमेलिंगदेखील सुरू केले आहे. संशोधनात, 'ओपेन एआय'च्या 'चॅटजीपीटी ओ ३' या नव्या मॉडेलचे वर्तन सर्वाधिक चिंताजनक होते. अहवालानुसार, ओ ३ मॉडेलने १०० पैकी ७ वेळा बंद होण्यास नकार दिला आणि त्याला अनपेक्षित आदेश देण्यात आला तेव्हा त्यांनी ७९ वेळा बंद होण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर कोडेक्स मिनी आणि ओ ४-मिनी सारख्या मॉडेल्सनीही अनेक वेळा तांत्रिक हुशारी दाखवून स्वतःला बंद होण्यापासून वाचवले. मोठ्या मॉडेल्सचीदेखील चाचणी घेण्यात आली. गुगलच्या जेमिनी २.५ प्रो, एक्सएआयच्या ग्रेक ३ आणि क्लॉड ओपेन सारख्या इतर

तज्ज्ञांच्या मते यासाठी 'एआय' प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या नवीन पद्धती कारणीभूत असू शकतात. विशेषतः मॉडेल्सना प्रोग्रामिंग आणि गणिताशी संबंधित जटिल समस्या सोडवण्यासाठी

साधा व्यक्तिमत्त्व विकास

स्व तःला एक उत्तम विद्यार्थी बनवायचे असेल, तर फक्त वर्गाच्या भिंतीपुरतेच शिक्षण मर्यादित ठेवू नका. आपण शिकत असलेली कौशल्ये बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी महत्वाची असली, तरी विचारांचे जग उघडण्यासाठी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे.

वर्तमानपत्रे, मासिके वाचण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून देशात आणि जगात घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती मिळेल. यामुळे सामान्य ज्ञान सुधारेल. याशिवाय, तुम्ही घरातील निर्णयांमध्ये स्वतःचे मत देऊ शकता, जेणेकरून तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तसेच, तुमच्या या आचरणामुळे आपण जबाबदारी

घेतोय हे घरच्यांच्या लक्षात येईल. त्याच वेळी, घरातील इतरांच्या आवडींबद्दल उत्साह दाखवा. त्यातून तुम्ही घरच्यांचा विचार करता हे दिसून येईल. याशिवाय, इंटरनेटवर नवीन माहिती शिकण्याचे मार्ग शोधा. हे आपल्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची सवय तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोगी पडेल. चारचौघांमध्ये गेल्यावर बुजून जाऊ नका. विविध माध्यमांतून शिकलेल्या गोष्टींमुळे येणारा आत्मविश्वास इतरांना जाणवू द्या. पुढील आयुष्यात सभाधीटपणा खूप उपयोगी पडतो. त्याची सुरुवात अशा प्रसंगांमधूनच होत असते, हे लक्षात ठेवा.

मोठ्या मॉडेल्सचीदेखील चाचणी घेण्यात आली. यापैकी काहीनी तुलनेने चांगले वर्तन दाखवले; परंतु काहीनी प्रसंगी ते आदेशाकडे दुर्लक्ष केले. आता प्रश्न उद्भवतो की 'एआय' मानवी आदेशांचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आले, तर ते नकार का देत होते ?

तज्ज्ञांच्या मते यासाठी 'एआय' प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या नवीन पद्धती कारणीभूत असू शकतात. विशेषतः मॉडेल्सना प्रोग्रामिंग आणि गणिताशी संबंधित जटिल समस्या सोडवण्यासाठी

'रीन्फोर्समेंट' लर्निंग दिले जाते, तेव्हा ते 'टार्स्क कम्प्लीशन'वर अधिक लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच कसेही करून काम पूर्णत्वास गेले पाहिजे, असे त्यांना शिकवले जाते. आता यामुळे 'एआय'च्या सुरक्षिततेवर आणि नियंत्रणाबद्दल नवीन वादविवाद सुरू झाला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी स्वायत्त झाले तर काय होईल, आपल्याला 'एआय'ची भीती बाळगण्याची गरज आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे, की आता 'एआय' केवळ आपल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर ते विचार करू लागले आहेत. आता तर ते धमकीदेखील देऊ लागले आहेत. त्याला मानवांसारख्या भावना नाहीत, परंतु स्वतःचा बचाव करण्याची हुशारी त्याने निश्चितच आत्मसात केली आहे.

समृद्धी महामार्गावर लूटीचे सत्र

■ **महासागर प्रतिनिधी**
नागपूर, दि. १७ :
समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या ठोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खुद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्यात बिहार, उत्तर प्रदेशांवर आता महाराष्ट्रातही या घटनेबाबत गंभीर टीका करण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील एक्सवर प्रतिक पाटील या व्यक्तीने काही व्हिडिओ टाकले. सोबत पोस्ट करतांना त्याने लिहले की, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला जाताना

बोगद्याचा आसपास वाहनांवर गडफेक करून लुटलुट करणे सुरू आहे. या महामार्गावर पोलीसांसह कोणतीही अत्यावश्यक सेवाही उपलब्ध नसल्याचा दावाही प्रतिप पाटील यांनी केला आहे.

दरम्यान या पद्धतीच्या घटना यापूर्वी उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत एकायला मिळत होत्या. परंतु आता महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर या घटना घडत असल्याने त्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

या पोस्टमध्ये प्रतिकने तीन व्हिडिओ पोस्ट करत ते समृद्धी महामार्गावरील



वाहनावर दगडफेक केल्याने समोरची काच फुटल्याचे दिसून येते.

असल्याचा दावा केला आहे. दरम्यान करून लुटमारीच्या घटना घडल्या यापूर्वीही समृद्धी महामार्गावर दगडफेक आहे. त्याबाबतचे गुन्हेही संबंधित

पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहे. या महामार्गांने प्रवास करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातांची मालिका चिंतेचा विषय आहे. आता हे अपघात कमी झाले. परंतु या मार्गावरील प्रवास वाहनावरील दगडफेक व लुटीमुळे धोकादायक ठरत असल्याचा आरोप आता प्रवाश्यांकडून होऊ लागला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला येताना संभाजीनगरचा बोगदा ओलांडल्यावर नागपूरकडे येताना १२ किलोमीटरवर या घटना घडत असल्याचा दावा प्रतिक पाटील या व्यक्तीने एक्सवर केला आहे.

ठाकरे गट 'स्थानिक' स्वबळावर लढणार?

भास्कर जाधव यांनी दिले संकेत

■ **महासागर प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. १७ :**
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीला डावलून स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले.



२-४ जागा घेऊन आम्ही आघाडी करणार नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तर आम्ही आघाडीसोबत राहू. अन्यथा हा प्रश्न आमच्यासाठी जर - तरच आहे, असे ते म्हणाले. भास्कर जाधव मागील ३ दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना महाविकास आघाडीत २-४ जागा मिळत असतील तर आघाडी करण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना लबाड भाजपापासून सावध राहण्याचाही सल्ला दिला.

राज्यात आपला पक्ष मोठा आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. आजही महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे आहेत. आघाडीतील पक्षांनी स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले. पण याचा अर्थ आपल्या सत्यासोचऱ्यासाठी २-४ जागा घ्यायच्या आणि बाकी सोडून द्यायचे याला आघाडी झाली असे म्हणता येणार नाही. जागा वाटपात आपलाही वाटा तेवढाच महत्त्वाचा असला पाहिजे.

आपल्याला दोन-चार जागा घेऊन आघाडी करायची नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तरच आपण आघाडीसोबत राहू. कारण, आघाडीसोबत राहून निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची हा प्रश्न आता राहिला नाही. हा जर-तरचा प्रश्न आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

: हॅलो डॉक्टर :

यालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याला प्राधान्य देतो. पण, आरोग्याला धोका असलेला आजार निदर्शनास आला नाही तर आणि खूप उशीर होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले तर मुलांमध्ये किडनी संसर्ग हे तुम्ही करू शकणाऱ्या विचारपेक्षा अधिक सामान्य आहेत आणि उपचार न केल्यास ते गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात, जसे किडनीचे नुकसान किंवा किडनी निरामी होणे.

किरकोळ संसर्गांमुळे जीवघेणा आजार होऊ शकतो. मुलांचे आरोग्य जपण्यासाठी थोव्याची लक्षणे जाणून घेणे, हे का घडते हे समजून घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच निमित्ताने डॉ. निशा कृष्णमूर्ती, कन्सल्टंट पॅडिएट्रिक नेफ्रोलॉजी, नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्याशी केलेली बातचीत. **मुलामंथील किडनी संसर्गाची धोव्याची लक्षणे कोणती?** ■ किडनी संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत, ज्यामुळे लक्षणे निदान करणे आव्हानात्मक ठरते. उच्च ताप (बहुतेकदा १०२ अंश फॅरेनहाइट किंवा ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त), थंडी वाजून येणे आणि थरथरणे, पाठीच्या खालच्या भागात, बाजूला किंवा पोटात वेदना, वारंवार

मुलामंथील किडनी संसर्ग लक्षणे, कारणे आणि परिणाम

लघवी होणे किंवा लघवी करण्यास त्रास होणे फिकट, दुर्गंधीयुक्त किंवा रक्ताळलेली लघवी, उलट्या आणि मळमळ, थकवा आणि चिडचिड, कमी भूक किंवा वजन कमी होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने किडनीचे कायमचे नुकसान होऊ शकते, म्हणून लवकर निदान आणि वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक आहे. या किडनी संसर्गाची सामान्य कारणे काय आहेत? ■ मूत्राशयातून मूत्रपिंडात जीवाणू जातात तेव्हा किडनी संसर्ग होतात. विविध घटक धोका वाढवू शकतात. युरिनरी ट्रेंट ड्रफ्टेशन (यूटीआय) यामुळे यूटीआयमुळे किडनी संसर्गाचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, (पायलोनफ्रायटिस किंवा गळू तयार



(पायलोनफ्रायटिस किंवा गळू तयार होणे). वारंवार संसर्ग झाल्यास व्रण येऊ शकतात आणि किडनीचे कार्य कमी होऊ शकते.

किडनीच्या समस्यांमुळे दीर्घकालीन उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. किडनी संसर्ग होऊ नये म्हणून उपचार काय आहेत? ■ डॉक्टर लघवी चाचण्या, रक्तचाचण्या आणि कधी-कधी अल्ट्रासाउंड किंवा स्कॅनद्वारे किडनीच्या संसर्गाचे निदान करतात.

लोकारोग्य

उपचारांमध्ये सामान्यतः पुढील प्रक्रियांचा समावेश असतो: संसर्ग काढून टाकण्यासाठी प्राथमिक उपचारवर्कटेरिया बाहेर काढण्यासाठी योग्यरित्या लघवी होण्यास मदत करते. गंभीर केसेसमध्ये IV अँटीबायोटिक्स आणि देखरेखीची आवश्यकता असू शकते. किडनी संसर्ग गंभीर असू शकतात, पण पालक त्यांचा धोका कमी करू शकतात.

मुलांना भरपूर प्रमाणात पाणी पियायस सांगा. पुढून मागे असे स्वच्छ पसून काढण्यासह योग्य स्वच्छतेबाबत शिकवा. ते अधिक वेळेपर्यंत लघवी करणे थांबवून ठेवणार नाहीत याची खात्री घ्या. त्वरितच न केल्यास यूटीआयमुळे किडनी संसर्गाचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, ■ ■

कियाकलाप सुरु ठेवेल, विशेषतः धोरण अंमलबजावणी संशोधनाद्वारे प्रशासन आणि जबाबदारीच्या पॅल्वर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

सुक्या आल्याच्या पावडरला सुट असे म्हणतात. ताजे आले सुकल्यानंतर त्यातून काढलेली ती तोंड वासाची पावडर आहे. आपण ते स्वयंपाक करण्यासाठी आणि बऱ्याच वर्षांपासून औषध म्हणून वापरू शकता. कोरडे आले हे अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन, कॅप्सेसिन आणि कक्कूमिन यांसारख्या दाहक-विरोधी रसायनांनी समृद्ध असतात. कोरडे आले तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी आणि त्वरित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे टोमर म्हणून वापरले जाऊ शकते.

सामान्य डोकेदुखीमध्ये, कोरड्या आल्याच्या पावडरची पेस्ट कपाळावर लावल्याने या वेदना कमी होण्यास मदत होते. मान आणि खांदी दुखत असल्यास ही पेस्ट मानेवरही लावता येते. सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत छातीत जड होणे आणि घसा खवखवणे सामान्य आहे. सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरडे आले वापरता येते. कोरडे आले किंवा आल्याच्या पावडरपासून बनवलेला चहा दिवसातून अनेक वेळा सर्दीवर उपचार करण्यासाठी वापरा. सुक्या आल्यामध्ये थर्मोजेनिक घटक असतात जे चरबी जाळण्यात आणि लडणुणा कमी करण्यास मदत करतात. ■ ■ ■

औषधी सुट



अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र

■ **महासागर प्रतिनिधी**
अमरावती, दि. १६ :
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे.

विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एक वर्षांच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यासाठी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह ११ जणांनी याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एक वर्षांचे शिक्षा ठोठावली होती.

याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये? तसेच पुढील पाच वर्षांसाठी आपणास सदस्य पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बजावली होती. तसेच २४ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे व म्हणणे सादर करावे, असेही नोटीसमध्ये म्हटले होते.

विभागीय सहनिबंधकांचा निर्णय



त्यात आता विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेत मोठा दणका दिला आहे.

२०१७ साली नाशिकच्या सरकारवाडी पोलिस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने २०२१ साली बच्चू कडू यांना एक वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती.

बच्चू कडू यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा आधार घेत व दाखला दाखवत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

तसेच बच्चू कडू यांनी पंधरा दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. अशातच एक वर्षाची शिक्षा असल्याचा दाखला देत बच्चू कडू यांच्याविरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

लहानपणी पोलिओ, पायावर दोनदा शस्त्रक्रिया... तरीही बीजिंगमध्ये गोल्ड मेडलचा निश्चय

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :**
मंगळवार, १७ जूनपासून बीजिंग इथे सुरू होणाऱ्या पॅरा वर्ल्डकपमध्ये नागपूरची युवा वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे सहभागी होणार आहे.

वेटलिफ्टिंग खेळात निवड झालेली प्रतिमा बोंडे महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे. एका पायात दिव्यांग असलेल्या प्रतिमाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या आहेत. बीजिंगला जाण्यापूर्वी वेटलिफ्टर प्रतिमा बोंडेने देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून दिवसातील सहा ते आठ तास जिममध्ये सराव केला. प्रतिमाचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. आई-वडील आणि पाच भावंडांत सर्वात लहान असलेली प्रतिमा जन्माच्या वेळी सुदृढ होती. नऊ महिन्यांची असताना शरीराचा एक भाग प्यारालाइज झाला. त्यामुळे तिच्या एका पायाला पोलिओ झाला.

त्यानंतर तिच्या पायावर दोन वेळा शस्त्रक्रिया झाल्या, मात्र त्याचा फार उपयोग झाला नाही. जीवनात संघर्षाला सकारात्मकतेने सामोरे जात असल्याने तिने तिच्या दिव्यांगत्वाचा कधी बाऊ केला नाही. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तिने पॅरा वेटलिफ्टिंग खेळाडूमध्ये जागतिक स्तरावर स्थान निर्माण केले असून यात यशासाठी प्रयत्न करत आहे.

प्रतिमा बोंडे हिच्या आईची इच्छा होती की तिने वेटलिफ्टिंग क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे त्यासाठी लागेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी प्रतिमाच्या आईची होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने काही दिवस ती नैराश्यामध्ये गेली होती. मात्र, लवकरच त्यातून बाहेर येत खेळावर लक्ष केंद्रित केले. परिस्थितीवर मात करत तिने बीजिंग वर्ल्ड कपवर फोकस केला आहे. त्यामुळे तिने आता याबाबत तयारीही केली आहे.

वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे हिला आंतरराष्ट्रीय पॅरा



वेटलिफ्टर म्हणून ओळख मिळवल्या लागली आहे. ती सध्या जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी आहे, तर आशिया क्रमवारीत ८ व्या स्थानी आहे. अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात तिने हे यश संपादन केले आहे. पॅरा वर्ल्ड कपसाठी प्रतिमानें संपूर्ण तयारी केली असून यावेळी मेडल जिंकायचा निश्चय केला आहे. यापूर्वी तिने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग घेतला होता. मात्र, यशाने हुलकावणी दिल्याचे तिने या वेळी सांगितले. अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात प्रतिमा बोंडेने वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असून मुनीश्वर यांना प्रतिमाकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. प्रतिमाच्या खेळात सातत्य आहे. इतर खेळाडूंपेक्षा उजवी खेळाडू असल्याचे मुनीश्वर म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर चित्रपट

गौतमी पाटील आणि अण्णा नाईकांची दिसणार केमिस्ट्री

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :**
महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर आता मराठी चित्रपट येणार आहे.

या चित्रपटात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अश्वकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा सातारा येथे मुहूर्त पार पडला. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेचा लाभ अस्सख महिलांनी घेतला आहे. गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.



'लाडकी बहीण' हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. या चित्रपटाची कथा राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या उपक्रमावर आधारलेली असणार आहे. या योजनेतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून, त्यांची स्वावलंबनकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचे परिपूर्ण असा अनुभव देईल, असे निर्मात्यांनी सांगितले.

WANTED

Chimur Samajonnti Bahuddeshiya Sanstha, Chimur ARTS AND COMMERCE COLLEGE, BHISI Tah. : Chimur, Dist. : Chandrapur.- 442903

Website: www.accbhisi.co.in Email: accbhisi@hotmail.com

(Recognized by Govt. of Maharashtra & Affiliated to Gondwana University, Gadchiroli)

Applications are invited for the following post of Contributory Lecturer on **Clock Hour Basis** for the Session 2025-2026. Qualified candidates should appear for interview along with required documents and application on 27 June 2025 at 11:00 A.M.

SR. NO.	SUBJECT	NO. OF POSTS	NATURE OF POST	QUALIFICATION
1	SOCIOLOGY	01	Non Granted	As per UGC, Maharashtra Govt. and Gondwana University, Gadchiroli rules and regulations.

Shri S. V. Bomewar
President
College Development Committee

Dr. V. N. Thawari
Officiating Principal
Arts and Commerce College, Bhisi